

महाराष्ट्र विधानपरिषद

पहिले अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक २३ मार्च, २०१६ / चैत्र ३, १९३८ (शके)

(१) मुख्यमंत्री } यांचे प्रभारी विभाग
(२) गृहनिर्माण, खनिकर्म, कामगार मंत्री }

प्रश्नांची एकूण संख्या - ११८

राज्यातील नगरपरिषदांमधील नगराध्यक्षांचे अधिकार काढून घेण्यात आल्याबाबत

(१) * १६२१८ श्री.गोपिकिशन बाजोरीया, डॉ.सुधीर तांबे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर : तारांकित प्रश्न क्रमांक ७३९५ ला दिनांक २२ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम, १९६५ कायदा अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील सर्व २२७ नगरपरिषदांमधील नगराध्यक्षांचे अधिकार मागील कांही वर्षात काढून घेण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुख्याधिकारी यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत त्यामुळे अतिमहत्वाच्या कामांना परवानगी देतांना नगराध्यक्षांना सहाय्य करण्याचे अधिकार नसल्यामुळे अनेक विकास कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यातच काही ठिकाणी एकाच मुख्याधिकार्याकडे तीन तीन नगरपरिषदांचा भार टाकण्यात आला असून तसेच मुख्याधिकार्यांची पदे रिक्त असल्यामुळे त्याचा भार तहसिलदारांकडे टाकण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले,

(५) असल्यास, तदनुसार उक्त पदे भरण्याबाबत तसेच नगराध्यक्षांना पूर्वीप्रमाणे अधिकार देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) अशी कोणतीही बाब निदर्शनास आलेली नाही.

(३) होय. मुख्याधिकाऱ्याचे पद रिक्त होत असल्यास सदर पद भरेपर्यंत या पदाचा अतिरिक्त भार शक्यतो नजीकच्या मुख्याधिकाऱ्याकडे आणि काही कारणास्तव ते शक्य नसेल तर महसूल विभागाकडील सक्षम अधिकाऱ्याकडे देण्यात येतो.

(४) चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही.

(५)

- रिक्त पदे विचारात घेऊन २३ परिविक्षाधीन मुख्याधिकाऱ्यांना दिनांक १ एप्रिल, २०१५ पासून नियमित मुख्याधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
- तसेच मुख्याधिकारी गट-ब या संग्रहासाठी १८५ पदांची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे करण्यात आलेली आहे.
- नगराध्यक्षांना देण्यात आलेले कोणतेही अधिकार काढून घेतलेले नसल्याने पूर्वीप्रमाणे अधिकार देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

एसआरए योजनाधीन पात्र लाभधारकांना देण्यात येणारी

रुपये वीस हजाराची रक्कम वाढविण्याबाबत

(२) * १४९८४ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः मुंबई व ठाणे शहरात महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळामार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजना (SRA) गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेतर्गत सन १९९५ पासून पात्र लाभधारकांना त्यांना घराचे देखभालीसाठी (Maintains) रक्कम रुपये वीस हजार मात्र देण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सन १९९५ नंतरच्या २० वर्षात वाढलेली महागाई, पाणीपट्टी कर, वीज कर व मालमत्ता कर इत्यादी करात झालेली वाढ तसेच १५ ते २० वा त्यापेक्षाही अधिक मजल्यांचे इमारती बांधकामास देण्यात येणारी परवानगी, यामुळे एसआरए योजनाधीन पात्र लाभधारकांना रुपये वीस हजाराची रक्कम अत्यंत अपुरी ठरत असल्याने त्या रक्कमेत तातडीने वाढ करून रुपये ७० हजार इतकी करण्यात यावी अशी मागणी संबंधित सर्व पात्र पुनर्वसित झोपडपट्टी धारकांकडून सन २००० पासून ते आजतागायत मुख्याधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय व मा.गृहनिर्माण मंत्री, यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय

(४) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासनस्तरावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय

(५) असल्यास, उक्त रक्कम वाढविण्याची कार्यवाही न करण्याची कारणे काय व त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. प्रकाश मेहता : (१) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे नियोजन प्राधिकरण असून या प्राधिकरणामार्फत बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ विनियम ३३(१०) अन्वये व महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नि.व पु) अधिनियम, १९७१ च्या तरतुदीनुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यात येत आहेत.

शासन अधिसूचना गृहनिर्माण विभाग दिनांक ११ सप्टेंबर, २०१४ अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात ठाणे महानगरपालिका क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. तत्पूर्वी या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकास योजना (SRD) राबविण्यात येत होती.

(२) बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ विनियम ३३(१०) परिशिष्ट-४ च्या कलम ९.१ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पुनर्वसन घटकातील समाज केंद्र, बालवाडीसह प्रत्येक पुनर्वसन सदनिकेमागे प्रत्येकी रु. २०,०००/- इतकी रक्कम विकासकाकडून आकारण्यात येते.

(३) झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पुनर्वसन सदनिकांच्या देखभाल दुरुस्तीसाठी विकासकाकडून आकारण्यात येणाऱ्या सध्याच्या रक्कमेमध्ये वाढ करावी अशा आशयाची निवेदने प्राप्त झाली आहेत.

(४) व (५) बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ विनियम ३३(१०) परिशिष्ट-४ च्या कलम ९.१ मध्ये फेरबदल करणेसंदर्भातील प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून नगर विकास विभागाकडे पाठविण्यात आला असून सदरचा प्रस्तावाच्या अनुषंगाने विभागाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

गिरणी कामगारांना मिळालेल्या घरांना आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्क/मालमत्ता कराबाबत

- (३) * १४८५१ श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) शासनाने गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांकडून प्रत्येकी रुपये ३५४०/- मासिक सेवाशुल्क आकार यामध्ये रुपये २०११/- मालमत्ता कर दरमहा वसूल केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गिरणी कामगार पिवळी शिधापत्रिकाधारक म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील घटक असल्याने कमीत कमी किंमतीत घर देण्याचा शासनाचा उपक्रम असताना त्यांना आकारण्यात आलेला सेवाशुल्क भरणे अवघड जात असून याबाबत शासनाची हा सेवाशुल्क कमी करण्याबाबतची भूमिका काय आहे,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) गिरणी कामगारांसाठी बांधलेल्या इमारतींसाठी महानगरपालिकेमार्फत किमान रु. ५३३/- ते रु. १६६८/- या दरम्यान मालमत्ता कर आकारण्यात येत आहे. मालमत्ता कर हा त्या मालमत्तेच्या सदनिकेनुसार व विभागाच्या भांडवली मुल्याधारीत करप्रणालीतील घटकांवर अवलंबून आहे. सदस्थितीत मालमत्ता कराच्या देयकाप्रतीचे अधिदान म्हाडा बोर्ड यांजकडून करण्यात येते.

(२) व (३) सदर मिल कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन न झाल्याने म्हाडा प्राधिकरण एकूण सेवाकराची आकारणी करीत आहे.

सद्यःस्थितीत गिरणी कामगारांच्या योजनेतील सदनिकेपोटी वसुल करण्यात येणारे सेवाशुल्क, म्हाडाकडून विविध बाबींवर होणारा खर्च व महानगरपालिकेकडून प्राप्त झालेली मालमत्ता कराची देयके यांची तुलनात्मक विवरणपत्र तयार करण्यात येत आहेत.

सदर विवरणपत्र तयार झाल्यानंतर फरकाची रक्कम गिरणी कामगारांच्या सेवाशुल्कामध्ये समायोजित करण्याचे किंवा त्या रक्कमेचा संबंधित गिरणी कामगाराला परतावा करण्याचे गृहनिर्माण विभागामार्फत प्रस्तावित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लावण्याचा
महानगरपालिकेने निर्णय घेतल्याबाबत**

(४) * १५४३६ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.रामराव वडकुते, श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.विक्रम काळे, अॅड.राहुल नार्वेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील झोपड्यांना माहे एप्रिल, २०१६ पासून मालमत्ता कर लावण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मालमत्ता कर घेतलेल्या झोपड्यांना इतर सुविधा देऊन त्या झोपड्या नियमित करण्यात येणार आहेत काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही. तथापि, मुंबईतील झोपडपट्ट्यांवर भांडवली मूल्याऐवजी "ठोक दराने" मालमत्ता कराची आकारणी दिनांक १.४.२०१६ पासून करण्याकरिता तसेच "झोपडपट्टी" या संज्ञेची स्पष्ट व्याख्या अंतर्भूत करण्याकरिता मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मध्ये कलम १४० बी चा अंतर्भाव करून सुधारणा करण्यासाठी विधी समिती/महानगरपालिका यांच्या मंजूरी करिता बृहन्मुंबई प्रशासनमार्फत मसुदापत्र सादर करण्यात आले आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारकाबाबत

(५) * १६२६३ श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती दिप्ती चवधरी : तारांकित प्रश्न क्रमांक १२२९५ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दादर (मुंबई) येथील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची कार्यवाही गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असून या स्मारकाचे भूमिपूजन दिनांक ११ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.पंतप्रधानांच्या हस्ते संपन्न झालेले असून स्मारकासाठी मंजूर झालेल्या इंदू मिलच्या जागेचे हस्तांतरण कायदेशीररित्या झालेले नाही, त्यामुळे स्मारकाच्या बांधकामात प्रगती होत नसल्याचे निदर्शनास येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जागेचे हस्तांतर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच, उक्त आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामासाठी प्रत्यक्षात किती निधी उपलब्ध करण्यात आला आहे, बांधकामाची सद्यःस्थिती काय आहे व सदर काम किती कालावधीमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशी बाब नाही.

इंदू मिलची जागा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून राज्य शासनास हस्तांतर होणेची औपचारिकता बाकी असली तरी त्या ठिकाणी काम करण्याची पुर्ण परवानगी देण्यात आलेली आहे.

(२) जागेच्या हस्तांतरणासंदर्भात मा.वस्त्रोद्योग मंत्री, भारत सरकार, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ व महाराष्ट्र सरकार यामध्ये त्रिपक्षीय करार (MOU) दिनांक ५.४.२०१५ रोजी नवी दिल्ली येथे

झालेला आहे. सदर करारामधील खंड क्र.२.१ नुसार इंदू मिल ६ ची जागा हस्तांतरण होणेसंदर्भात राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळास द्यावयाचा मोबदला त्याबाबत अटी/शर्ती अंतिम करणेसाठी नियुक्त करणेत आलेल्या समितीने दिनांक २८.९.२०१५ रोजी सादर केलेल्या अहवालावर वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून राज्य शासनाचे अभिप्राय अपेक्षिलेले होते. त्यावरील राज्य शासनाचे अभिप्राय वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार यांना दिनांक ९.३.२०१६ रोजीच्या पत्रान्वये कळविणेत आलेले आहेत.

(३) प्रस्तावित स्मारकाचे विकासासाठी शासनाने यापूर्वीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणुक केलेली आहे. प्राधिकरणाने शासनाची मान्यता घेवून नियुक्त केलेल्या सल्लागार यांनी प्रस्तावित स्मारकाचा बृहत आराखडा तयार करणेची कार्यवाही सुरू केलेली आहे. बृहत आराखडा तयार झालेनंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

सर्व संबंधित व्यक्ती आणि संस्था यांच्याशी चर्चा करून आराखडा अंतिम करण्यासाठी मा.मंत्री (सामाजिक न्याय) यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. सदयःस्थितीत निधीबाबतचा मुद्दा नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहरात केबल टाकताना बेकायदेशीरपणे खोदाई करून अटी-शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत

(६) * १५१०६ श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया, श्री.जयवंतराव जाधव, श्री.खवाजा बेग, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.हेमंत टकले : तारांकित प्रश्न क्रमांक ११५२१ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) पुणे शहरात केबल टाकताना बेकायदेशीरपणे खोदाई करून अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनाने दिले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खोदाई करताना अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांबाबत किती तक्रारी आल्या व किती कंपन्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

मे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लि. यांना खोदाई थांबविण्याबाबतचे आदेश दिनांक ११.१.२०१६ रोजी देण्यात आलेले होते.

(२) अटी व शर्तीचे पालन होत नसल्याच्या लेखी तक्रारी पुणे महानगरपालिकेस प्राप्त झाल्या नाहीत.

तथापि, नियमित जागा पाहणीमध्ये कार्यादेशामधील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध पुणे महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येते.

विनापरवानगी जादा खोदकाम करणाऱ्या दोन कंपन्यांकडून रुपये ६९,४७,७४५/- इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहराच्या विकास आराखड्याला नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाबाबत

(७) * १५५८८ श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यात (डीपी) शासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने मोठ्या प्रमाणावर केलेले बदल कायद्यातील तरतुदीनुसार नसल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, त्रिसदस्यीय समितीने ३९० आरक्षणे कमी करून ५०९ आरक्षणे कायम ठेवली आहेत, यामुळे शहरातील नागरी सुविधांसाठी उपलब्ध असलेले सुमारे साडे चारशे हेक्टर क्षेत्रावरील आरक्षण रद्द झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पुणे शहरातून नागरिकांचा विकास आराखड्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून शासनाने हा विकास आराखडा रद्द करून संपूर्ण विकास आराखडा नव्याने करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पुणे शहराचा जुन्या हद्दीचा विकास आराखडा शासनास सादर करण्यासाठी आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचे अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने विकास आराखडा सादर करतांना नियोजनाच्या दृष्टीकोनातून धोरण आखून त्या धोरणा नुसार आवश्यक बदल आराखड्यामध्ये करून शासनाच्या मान्यतेसाठी सादर केलेला आहे.

(२) भागशः खरे आहे. त्रिसदस्यीय समितीने विकासयोजना आराखडा सादर करतांना प्रस्तावित आरक्षणांबाबत धोरण आखून त्या धोरणानुसार आरक्षण वगळण्याचे प्रस्तावित केले असले तरी शासनास सादर झालेल्या या विकास आराखड्याची छाननी संचालक नगर रचना यांचे स्तरावर करण्यात येत असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनस्तरावर विकास योजना छाननी समिती यांच्या मार्फत सुद्धा छाननी करण्यात येणार आहे. तदनंतर शासन स्तरावर अंतिम निर्णय होणार आहे.

(३) अशी बाब सध्या विचाराधीन नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक शहर आणि परिसरातील वाहतुक कोंडीबाबत

(८) * १४५९९ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १२६८४ ला दिनांक २३ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक शहर व परिसरात उड्डाणपूल अस्तित्वात येवूनही वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत वाहतुक कोंडीचा अभ्यास करून उपाययोजना सूचविण्यासाठी वाहतुक तज्ञ सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वाहतुक तज्ञ, लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांनी वेळोवेळी केलेल्या संयुक्त पाहणी वरून सूचविलेल्या उपाययोजनांबाबत कार्यवाही करण्यात आली आहे काय, तसेच द्वारका सर्कल येथील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ४ पदरी रोड बांधणे व वाहतुक बेटांची सुधारणा करणे या व अन्य उपाययोजनांवर सुरु असलेली कार्यवाही पुर्ण झाली आहे काय,

- (३) असल्यास, गतकाळात प्रश्न भाग (२) प्रमाणे उपाय करूनही वाहतूक कोंडीच्या समस्येत कोणताही सुधार झाल्याचे दिसून आलेले नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उड्डाणपुलालगतचे गॅरेजेस, गाळेधारक, फेरीवाले इ.चे अतिक्रमण व अनधिकृत पार्किंग समस्याही जैसे थे असून त्यात कोणताही सुधारणा नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, नाशिक शहर व परिसरातील वाहतूक समस्येचे निराकरण करणेचे दृष्टीने ठोस उपाययोजना न होण्याचे कारण काय व ही कार्यवाही केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) वाहतूक तज्ञ सल्लागारांच्या शिफारशीची अंमलबजावणी केल्यामुळे इंदिरा नगर येथील वाहतूक समस्या पूर्णपणे सोडविण्यात आली असून गॅब्रियल कंपनीजवळील प्रवेश मार्गिका पूर्ण झाल्याने द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी कमी झालेली आढळून आलेली आहे. द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता वाहतूक तज्ञ सल्लागार, लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस यांनी सूचविलेल्या उपाययोजनांची व्यवहार्यता तपासून व सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

(३) हे खरे नाही.

नाशिक शहरातील उड्डाणपूल सर्व्हिस रोड, सिग्नल यंत्रणा व वाहतूक तज्ञ सल्लागार यांनी सूचविलेल्या उपाययोजना यामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कमी होत आहे.

(४) उड्डाणपुलालगतचे गॅरेजेस, गाळेधारक, फेरीवाले इत्यादींचे अतिक्रमण व अनधिकृत पार्किंगबाबत त्यांना सी.आर.पी.सी. १४९ प्रमाणे नोटीस देण्यात येऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते.

(५) नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरीता वाहतूक तज्ञ सल्लागार, लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस यांनी सूचविलेल्या उपाययोजनांची व्यवहार्यता तपासून व सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयातील डॉक्टरांना आहार पुरविण्याचे कंत्राट विषबाधेचा आरोप असलेल्या ठेकेदाराला देण्यात आल्याबाबत

(९) * १५६०३ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.किरण पावसकर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी त्यांना प्रथिन युक्त पौष्टीक आहार देण्याची योजना माहे जानेवारी, २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यापासून राबविण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पोषण आहार पुरविण्याचे कंत्राट अन्नपूर्णा कॅटरिंग सर्विसेस यांना देण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मे.अन्नपूर्णा कॅटरिंग सर्विसेस या कंपनीचे विषबाधेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना व सन २०१४ मध्ये अन्नपूर्णा कॅटरिंग सर्विसेस कंपनीने पुरविलेल्या आहारातून डॉक्टरांना विषबाधा झाल्याचा आरोप असतानासुद्धा याच कॅटरिंग सर्विसेस कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेमार्फत घेण्यात आल्यामुळे डॉक्टरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, विषबाधेचा ठपका असलेल्या कंत्राटदाराला पुनःश्च पौष्टीक आहार पुरविण्याचे कंत्राट देण्याची कारणे काय आहेत शासनाने या प्रकरणी चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीनुसार दोषींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) मे.अन्नपूर्णा कॅटरिंग सर्विसेस या कंपनीचे विषबाधेचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सदर कंपनीस निवासी वैद्यकीय अधिकारी यांना पौष्टीक आहार देण्याबाबतच्या कामाचे कंत्राट देण्यात आले, हे खरे आहे,

तथापि, सदर कंत्राटदारामार्फत पुरविण्यात येत असलेला पौष्टीक आहार डॉक्टरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम दर्जाचा असल्याने आजमितीपर्यंत आरोग्याचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही.

(४) दिनांक १५ ऑगस्ट, २०१४ रोजी मे.अन्नपूर्णा कॅटरिंग सर्व्हिसेस कंपनीने पुरविलेल्या पौष्टिक आहारातून डॉक्टरांना विषबाधा झालेली नसून, सदर विषबाधा कंत्राटदाराने स्वातंत्र्यदिनानिमित्त गोड पदार्थ म्हणून पौष्टिक आहारात समाविष्ट नसलेल्या वाटप केलेल्या तिरंगा बर्फीमुळे झाली होती.

सदर पौष्टिक आहाराचे व बर्फीचे नमुने फॉरेन्सिक लॅब व एफ.डी.ए.यांच्याकडे महानगरपालिकेमार्फत तपासणीसाठी पाठविले असता, सदर विषबाधा पौष्टिक आहारातून झालेली नसून तिरंगा बर्फीमुळे झाली असल्याचे फॉरेन्सिक लॅब व एफ.डी.ए.यांनी त्यांच्या असल्याचे फॉरेन्सिक लॅब व एफ.डी.ए.यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

सन २०१६-१८ या दोन वर्षांच्या कालावधीकरिता निवासी वैद्यकीय अधिकारी यांना पौष्टिक आहार देण्याकरिता निविदा मागविण्यात आल्या होत्या.

सदर निविदा कार्यपध्दतीत मे.अन्नपूर्णा कॅटरिंग सर्व्हिसेस हे लघुत्तम निविदाकार असल्यामुळे त्यांना महानगरपालिकेमार्फत पुनःश्च पौष्टिक आहार पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत सन २००७ मध्ये

३८ ट्रकच्या बोगस पार्सिंग काढण्यात आल्याबाबत

(१०) * १५२५४ श्रीमती शोभाताई फडणवीस, श्री.अनिल सोले, श्री.मितेश भांगडिया, श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत सन २००७ मध्ये ३८ ट्रकच्या बोगस पार्सिंग करण्यात आल्याने त्याची चौकशी सी.आय.डी. मार्फत करण्यात येत असून पार्सिंग गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याचे दिनांक ९ नोव्हेंबर २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाचा तपास संथ गतीने होत असल्याने त्याची चौकशी करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, यवतमाळ येथे दिनांक ४.२.२००६ पूर्वी बनावट कागदपत्राच्या आधारे ३८ ट्रकचे बोगस पार्सिंग करण्यात आल्याबाबतची तक्रार तत्कालिन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ यांनी दिल्यावरून आरोपी अजमलखान उस्मानखान यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन, यवतमाळ शहर येथे अप.क्र.४५/२००६, भा.दं.वि.कलम ४२०,४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास सी.आय.डी.मार्फत करण्यात येत असून तपासा दरम्यान एकुण ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी २१ ट्रक जप्त करण्यात आले असून त्यांचे चेसीस व इंजिन क्रमांकाबाबत रासायनिक विश्लेषकांकडून तपासणी करून अहवाल प्राप्त करण्यात आले आहेत. सदरचे प्रकरण हे क्लिस्ट स्वरूपाचे असून, गुन्ह्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात तथा अहमदाबाद, भावनगर (गुजरात), इंदोर, उज्जैन, खंडवा (मध्यप्रदेश) आणि बेंगलोर, बेळगांव (कर्नाटक) ह्या ठिकाणापर्यंत आहे. गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित असून अंतिम टप्प्यात आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील कोस्टल रोड प्रकल्पाबाबत

(११) * १४७५९ आर्कि.अनंत गाडगीळ, अॅड.अनिल परब, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.सतिश चव्हाण, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.आनंद ठाकूर, अॅड.राहुल नार्वेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नरिमन पॉईंट ते चारकोप पर्यंतच्या ३३ किलोमीटरच्या कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान परवानगी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकल्पाचे स्वरूप काय आहे व यास एकूण किती खर्च येणार आहे तसेच हा प्रकल्प किती कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे,

(३) तसेच, या कोस्टल रोडला मुंबईतील ४० कोळीवाड्यातील नागरिकांसह पर्यावरण संरक्षकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, या प्रकल्पामुळे खार फुटीची जंगले आणि किना-यांवरील खडक, वाळू नष्ट होणार असून त्याचा जैवविविधतेवर गंभीर परिणाम होणार असून समुद्रातील भरावामुळे मासेमारी उध्वस्त होणार असल्याने मच्छिमार कृती समितीने मुंबई महानगरपालिकेकडे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान आपला निषेध नोंदविला असल्याचे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, या प्रकरणी शासनाने उच्चस्तरीय चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) केंद्र शासन पर्यावरण व वनमंत्रालयाकडील दिनांक ३०.१२.२०१५ रोजीच्या अधिसूचनेनुसार दिनांक ६.१.२०१६ रोजीच्या सीआरझेड अधिसूचनेमधील तरतूदीमध्ये सुधारणांना मंजूरी दिलेली आहे. त्याअनुषंगाने कोस्टल रोडचा प्रस्ताव महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथारिटीकडे मंजूरीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सादर करण्यात आलेला आहे.

(२) प्रकल्पाच्या प्रारूप अहवालानुसार प्रकल्पाची किंमत रु.१२,००० कोटी असून प्रकल्प सुरु झाल्यानंतर ३ वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

(३) होय.

(४) प्रश्नाधीन कोस्टल रोडचा विस्तृत प्रारूप प्रकल्प अहवाल हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर जनतेच्या सूचना/हरकतीसाठी दिनांक २५ जून, २०१५ रोजी उपलब्ध केलेला होता. त्यावर अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने विरोध दर्शविलेला आहे.

(५) सदर रस्त्याच्या प्रारूप प्रकल्प अहवालामध्ये पर्यावरणीय दृष्टिकोनातून मूल्यमापन करण्यात आलेले आहे. पूर्ण प्रारूप प्रकल्प अहवालाचे पुनर्विलोकनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सल्लागाराची नेमणूक केलेली आहे. या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारींचे अवलोकन करणे व नागरिकांच्या सूचना/हरकती विचारात घेवून प्रकल्पाचे पुढील तपशीलवार अंदाजपत्रक/आराखडे बृहन्मुंबई महानगरपालिकेने तयार करणे अभिप्रेत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या
शिष्यवृत्ती वाटपात गैरव्यवहार झाल्याबाबत

(१२) * १५८८५ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.(श्रीमती)
नीलम गोन्हे, श्री.महादेव जानकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

- (१) अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या वाटपात गैरव्यवहार होण्याची बाब विधिमंडळात चर्चला आली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर गैरव्यवहाराची गंभीर दखल घेऊन मा.मुख्यमंत्री महोदयांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष कृती दल नेमण्याचे आदेश दिले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, गृह विभागाने विशेष कृती दलाची स्थापना करून चौकशीचे आदेश केव्हा निर्गमित करण्यात आले होते,
- (४) विशेष कृती दलामार्फत सदर गैरव्यवहाराची चौकशी केव्हा पूर्ण करण्यात आली आहे,
- (५) सदर प्रकरणाची अद्यापही विशेष कृती दलामार्फत चौकशी झाली नसल्यास चौकशीच्या कामकाजात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३), (४) व (५) सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती प्रकरणामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याकरिता श्री.के.व्यंकटेशम, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण), मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी पथक (टास्कफोर्स) ची स्थापना दिनांक १५.१.२०१६ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. सदर विशेष चौकशी पथकास चौकशी पूर्ण करण्यासाठी ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. विशेष चौकशी पथकामार्फत सदर प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी बनावट निरीक्षण
अहवाल देऊन यंत्रसामुग्री खरेदी केल्याबाबत**

(१३) * १४९३५ श्री.जयवंतराव जाधव, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित, अॅड.निरंजन डावखरे, श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या तुकड्यांसाठी बनावट निरीक्षण अहवाल देऊन कोट्यवधी रुपयांच्या यंत्रसामुग्री खरेदीत अनियमितता झाली असून यातील ३४ टक्के यंत्रसामुग्री विनावापर पडून आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्रशिक्षण संचालक श्री.जे.व्ही.भुतांगे यांच्या कालावधीमध्ये ही अनियमितता झाली त्यांच्याकडून लेखा व सेवाविषयक कार्यभार काढून घेतलेला असूनही त्यांच्याकडेच पुन्हा दिनांक १४ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास हा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी शासनाने दिनांक ४ डिसेंबर २०१४ रोजी वा त्यासुमारास चौकशी समितीची नेमणूक केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त चौकशी समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,

(५) असल्यास, सदर चौकशी अहवालातील निष्कर्षानुसार संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या तुकड्यांसाठी बनावट निरीक्षण अहवाल दिलेला आहे. ही बाब खरी नाही. तथापि, तुकड्यांना संलग्नता प्राप्त नसल्याने काही प्रमाणात यंत्रसामुग्री विनावापर पडून आहे, ही बाब खरी आहे.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे नाही.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील कोळीवाड्यांचे संरक्षण करण्याबाबत

(१४) * १५१२५ श्री.कपिल पाटील, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती दिप्ती चवधरी, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर : तारांकित प्रश्न क्रमांक १३७२२ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात:

सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वरळी (मुंबई) येथील कोळीवाड्यातील सुमारे ३.५ एकर भाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) झोपडपट्टी घोषित केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वरळी गावातील सीएस.क्र. ९९१ व इतर भुखंडावरील बेस्ट बसस्थानकासाठी (सीटूमधील) (सीआरझेड-२ क्षेत्रातील डीपी रोडच्या समुद्राकडील बाजुस बीईएसटीसाठी १०० टक्के आरक्षित असलेला) भुखंडावर चालू असलेले बांधकाम व इतर कामास त्वरीत कामबंद/स्थगिती देण्यात यावी आणि प्रस्तावित झोपडपट्टी पुनर्वसन योजना रद्दबातल करण्याबाबत वरळी कोळीवाडा ओनर्स कम्युनिटी वेलफेअर सहकारी संस्था मर्या. या संस्थेने शासनाकडे पत्र व्यवहार केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच, मुंबईतील कोळीवाड्यांचे पारंपारिक हक्क सुरक्षित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री यांनी वर्सोवा येथे जाहीर केलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,
- (४) कोळीवाड्यांची मालकी आणि विकास याबाबत वरळी कोळीवाड्याने दिलेले पुरावे लक्षात घेऊन त्यांना कायदेशीर संरक्षण देण्याबाबत शासनाचे धोरण काय आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) हे खरे नाही.

(२) वरळी कोळीवाडा ओनर्स कम्युनिटी वेलफेअर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. यांनी दिनांक २६.११.२०१५ व ८.१.२०१६ रोजीच्या निवेदनान्वये या मिळकतीवरील मे.स्पार्क डेव्हलपर्स या विकासकाकडून राबविण्यात येणाऱ्या श्री.सिध्दीसागर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या कामास स्थगिती देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.

(३) मुंबईच्या प्रस्तावित विकास आराखड्यात सर्व कोळीवाडे त्यांचे नावासह संरक्षित केले जातील अशी घोषणा मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक ८.१.२०१६ रोजी केली आहे.

(४) नगरविकास विभागाकडून दिनांक ८.१२.२०१५ रोजीच्या पत्रान्वये बृहन्मुंबई क्षेत्राच्या पुर्नप्रसिध्द प्रारूप विकास योजनेमध्ये कोळीवाडे तसेच आदिवासी पाड्यांच्या हद्दी बिनचूक दर्शविण्याची दक्षता घेण्यात यावी, अशा सुचना आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना देण्यात आल्या आहेत. तसेच बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावलीमध्ये दिनांक ८.५.२०१२ रोजीच्या अधिसूचनेन्वये फेरबदल मंजूर होऊन गावठाण पुनर्विकासाच्या तरतुदी कोळीवाड्यानाही लागू करण्यात आलेले आहेत.

(५) बृहन्मुंबई क्षेत्राशी सुधारित प्रारूप विकास योजना पुर्नप्रसिध्दीसाठी दिनांक ३१.५.२०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या चौक्यांच्या दुरवस्थेबाबत

(१५) * १४६७९ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या चौक्यांवर शौचालय, आराम करण्याची खोली, महिला कामगारांसाठी स्वतंत्र खोली, पिण्याचे स्वच्छ पाणी इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश मा.उच्च न्यायालयाने सन २००७ मध्ये महापालिकेला दिले असतानाही या चौक्यांची दुरवस्था असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सफाई कामगारांच्या एकूण कामगारांमध्ये ५० टक्के महिला कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मधल्या काळात लोखंडी कंटेनरमध्ये सदर चौक्या उभारण्यात आल्या परंतु, सदरचे कंटेनरही गंजून गेले असल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, भल्या पहाटे या चौक्यांवर हजेरी लावून मुंबईला सुंदर बनविण्याचे काम करणा-या सफाई कर्मचा-यांना मुबलक अशा सुविधा देण्यासाठी शासनाने महापालिका प्रशासनाला आदेश देण्याबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांच्या चौक्यांची दुरावस्था झाली असल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(२) सफाई कामगारांमध्ये महिला कामगारांचे सरासरी प्रमाण २३ टक्के इतके आहे.

(३) होय, हे खरे आहे.

तथापि गंजलेल्या लोखंडी कंटेनर चौक्यांच्या दुरूस्तीचे काम करण्यासाठीचे द्विवार्षिक कंत्राट दिनांक २३.५.२०१४ ते दिनांक २२.५.२०१६ या कालावधीकरीता महानगरपालिकेमार्फत कंत्राटदाराला देण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या एकूण १०८ चौक्यांच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित चौक्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे.

(४) मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेमार्फत सफाई कामगारांसाठी सुविधा असलेल्या २४० कंटेनर हजेरी चौक्या व सर्व विभागात पक्क्या बांधकामाच्या चौक्या उभारण्यात आल्या आहेत.

सदर सर्व चौक्यांमध्ये महिला व पुरुष कामगारांसाठी स्वतंत्र खोल्या, लॉकर्स व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच या चौक्यांची वेळोवेळी डागडुजी व देखभाल महापालिकेमार्फत करण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

डॉ.नरेंद्र दाभोळकर व कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत

(१६) * १५३४८ श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, डॉ.सुधीर तांबे, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अर्ध्वयू दिवंगत डॉ.नरेंद्र दाभोळकर तसेच कॉ.गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला आहे काय,

(२) तसेच, कॉ.गोविंद पानसरे व डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची व धारवाड येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ.एम.एम.कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलाने केली असल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान दिला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यानुषंगाने चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) अद्याप, तपास पूर्ण झाला नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत व तपासा संदर्भातील सदयःस्थिती काय आहे ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१), (२), (३) व (४) डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसंदर्भात डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे येथे गु.र.न.१५४/२०१३, भा.दं.वि.कलम ३०२,३४ शस्त्र कायदा कलम ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास सी.बी.आय.कडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

कों.गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात राजारामपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे गु.र.क्र. ३९/२०१५, भा.दं.वि. कलम ३०२, ३०७, ३४, शस्त्र कायदा कलम ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध मा.न्यायालयामध्ये दोषारोप पत्र पाठविण्यात आले आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.

सी.आय.डी. कर्नाटक यांनी प्रा.कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासाच्या अनुषंगाने मा.न्यायालयाच्या आदेशाने राजारामपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर गु.र.जि.क्र.९/२०१५ (कों.पानसरे हत्या प्रकरण) मधील जप्त रिकाम्या गोळ्या व बुलेट तपासणीसाठी हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा महाराष्ट्र व बेंगलोर यांच्या अहवालामध्ये तफावत असल्याने मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी सदर तीनही प्रकरणामधील जप्त रिकाम्या पुंगळ्या व बुलेटची केंद्रीय न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडून तपासणी करून घेण्याबाबत आदेशित केले आहे. त्याअनुषंगाने राजारामपुरी पोलीस ठाणेकडील जप्त मुद्दे माल सी.बी.आय.कडे हस्तांतरित करण्यात आला आहे.

वसई-विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना गैरव्यवहारांच्या
आरोपाखाली निलंबित केल्याबाबत

(१७) * १५७७८ श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.रामराव वडकुते, श्री.गिरीशचंद्र व्यास : तारांकित प्रश्न क्रमांक २७३६ ला दिनांक २५ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसई-विरार महापालिकेचे प्रभारी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त श्री.गोविंद राठोड यांना विविध गैरव्यवहारांच्या आरोपाखाली नगरविकास विभागाने निलंबित केल्याची घोषणा माहे नोव्हेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २००८ ते २०१० या कालावधीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून तसेच विविध पदांवर काम करित असताना त्यांनी केलेल्या विविध गैरव्यवहार प्रकरणी लोकप्रतिनिधींनी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केलेले गुन्हे या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, श्री.गोविंद राठोड यांच्याविरोधात गैरव्यवहार प्रकरणी करण्यात आलेले आरोप व त्या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशी मधील प्रमुख निष्कर्ष कोणते, त्यांनी किती कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी त्यांचेविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे काय, तसेच भविष्यात ते सेवानिवृत्त झाल्यावर सदरहू गैरव्यवहार प्रकरणी त्यांचेकडून करण्यात येणारी वसुली कोणत्या मार्गाने करण्यात येणार आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मा.उच्च न्यायालयाचे आदेश, नांगनुरे समितीचा अहवाल व अंबरनाथ नगरपरिषदेतील अनियमिततेसंदर्भात श्री.गोविंद राठोड यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्याकरिता त्यांना दिनांक ३० नोव्हेंबर, २०१५ रोजी निलंबित करण्यात आले आहे.

(३) व (४) यासंदर्भात जिल्हाधिकारी ठाणे व विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्याकडून माहिती व दोषारोपांविषयी कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येत आहे. यानुसार नियमाप्रमाणे विहित प्रक्रियेचे पालन करून शिस्तभंगाविषयक पुढील कारवाई करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

दिघा (नवी मुंबई) येथील घरे नियमित करणेबाबत

(१८) * १४७१९ श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, श्री.विक्रम काळे, श्री.आनंद ठाकूर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई येथील दिघावासीयांची घरे नियमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर विचाराधीन बाबीवरील शासनाचा निर्णय पूर्ण झाला आहे काय,

(३) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) अनधिकृत बांधकामे नियमित करणेबाबतचे शासनाचे धोरण विधी व न्याय विभागाचे सल्ल्याने तयार करण्यात येत आहे व मा.उच्च न्यायालयाचे सहमतीनंतर ते जाहीर करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**युपीएससीच्या मुलाखतीसाठी दिल्लीत येणाऱ्या विद्यार्थ्यांची
महाराष्ट्र सदनात राहण्याची सोय करण्याबाबत**

(१९) * १६२०५ प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्रीमती शोभाताई फडणवीस :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिल्ली येथे निवासाची सोय नसल्याने युपीएससीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या सहायक कमांडंट पदाच्या मुलाखतीकरिता महाराष्ट्रातून गेलेल्या ३५ ते ४० विद्यार्थ्यांना कागदपत्रे सांक्षाकित करण्याकरिता तसेच महाराष्ट्र सदनात राहण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची घटना माहे जानेवारी, २०१६ च्या दुस-या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, युपीएससीच्या सर्व प्रकारच्या परिक्षांच्या मुलाखतीसाठी दिल्लीत येणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांची नाममात्र दरात राहण्याची व्यवस्था महाराष्ट्र सदनात करणे आवश्यक आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नियमांचे कारणे दाखवून निवासाची व्यवस्था न करणा-या महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचा-यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही. मात्र अशा आशयाचे वृत्त वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले होते व त्यानुषंगाने सदर वृत्त वस्तुस्थितीवर आधारीत नसल्याचा खुलासा संबंधित वर्तमानपत्राकडे करण्यात आला आहे.

(२) संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध भारतीय नागरी सेवेतील परिक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी नवी दिल्ली येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना जुने महाराष्ट्र सदन येथे रुपये ५०/- प्रति पलंग प्रति दिवस तर नवीन महाराष्ट्र सदन येथे रुपये ५००/- प्रति पलंग प्रति दिवस या सवलतीच्या दराने निवासाची व्यवस्था केली जाते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**गेवराई (जि.बीड) शहरातील झोपडपट्टीधारकांचे
अतिक्रमण नियमाकुल करण्याबाबत**

- (२०) * १६०६२ श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक ११८३४ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) गेवराई (जि.बीड) शहरातील अतिक्रमण धारक १२६२ कुटूंब सन १९८० पासून नगरपालिकेकडे भुईभाडे व इतर कर रकमेचा भरणा करत आहेत, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, शहरातील अतिक्रमण धारक १२६२ कुटूंब सन १९८० पासून कर भरत असतील तर त्यांना सन १९९५ पूर्वीचे रहिवाशी असल्याचे पुरावे व प्रमाणपत्र नगरपरिषदेने का दिले नाही,
 - (३) असल्यास, उक्त प्रकरणी यापूर्वी नेमलेल्या अप्पर जिल्हाधिकारी व अलिकडेच नेमलेल्या उपविभागीय अधिकारी समितीने अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (४) शहरातील अतिक्रमणधारकांनी भरलेल्या कराच्या रकमेचा विनियोग नगरपालिकेने कोणकोणत्या कामासाठी केला आहे,
 - (५) झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीने तहसिलदारामार्फत सादर केलेल्या पुराव्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 - (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

- (२) शासन निर्णय महसूल व वन विभाग, दिनांक ०४.०४.२००२ मधील तरतूदीनुसार संबंधित अतिक्रमणे ही दिनांक ०१.०१.१९९५ पूर्वीचे असल्याबाबत सबळ पुरावा सादर करण्याची व सिध्द करण्याची जबाबदारी अतिक्रमण धारकाची आहे. अशा प्रकारे सबळ पुरावा सादर केलेले पात्र एकूण ४७६ अतिक्रमण धारक पात्र असल्याचे प्रमाणपत्र नगरपरिषदेने दिल्याचे जिल्हाधिकारी, यांनी नमूद केले आहे.
- (३) प्रस्तुत प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीने एकूण २२१ अतिक्रमणे नियमानुकुल करणे बाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, बीड यांना सादर केलेला आहे.

(४) अशा प्रकारे प्राप्त झालेली रक्कम ही नगरपरिषद फंडात जमा करण्यात आली असून त्याचा विनियोग नगरपरिषदेच्या विविध कामांसाठी करण्यात आलेला आहे.

(५) व (६) तहसिल कार्यालय गेवराई यांचेकडे अतिक्रमणे नियमित करणेबाबत झोपडपट्टी हक्क संघर्ष समिती मार्फत प्राप्त झालेल्या निवेदनांची छानणी करून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

कोथरुड (जि.पुणे) येथील परिसरात गाद्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीबाबत

(२१) * १५८०८ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरातील कोथरुड परिसरात असलेल्या डाव्या भुसारी कॉलनीतील गाद्यांच्या कारखान्यात माहे डिसेंबर, २०१५ च्या तिसऱ्या सप्ताहात आग लागून चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर आगीची शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) होय, हे खरे आहे.

दिनांक १६.१२.२०१५ रोजी मिलको गोल्ड मॅट्रेस (डावी भुसारी कॉलनी, कोथरुड, पुणे) या कारखान्यामध्ये आग लागून ४ कामगारांचा मृत्यू झाला व २ कामगार जखमी झाले.

(२) सदर घटनेची चौकशी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पुणे व पोलीस विभाग यांनी केलेली आहे.

चौकशीत असे आढळून आले की, सदर कारखान्यात फोमच्या गाद्या बनविण्यात येत होत्या. घटनेच्या दिवशी कारखान्यात एक लोखंडी रॅक बनविण्यासाठी वेल्डींगचे काम सुरु होते. वेल्डींगची ठिणगी कारखान्यातील आसपास ठेवलेल्या फोम शीट्स व कापडावर पडल्यामुळे आग लागली व इतरत्र शेडमध्ये पसरली. आगीमुळे संपूर्ण कारखाना भस्मसात झाला. त्यामुळे त्या कारखान्यात काम करीत असलेल्या ४ कामगारांचा भाजून मृत्यू झाला व २ कामगार जखमी झाले.

सदर घटनेबाबत पोलीसांनी भा.दं.वि.कलम ३०४ (२), ३३८, ३३७, २८६, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविलेला आहे. तसेच सदर कारखाना बेकायदेशीररित्या विना परवाना चालू होता. सदर घटनेमध्ये महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ च्या ५ भंगाबाबत एकूण ५ फौजदारी खटले मा.न्यायदंडाधिकारी, पुणे यांच्या न्यायालयात दिनांक २६.२.२०१६ रोजी दाखल करण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पालिका क्षेत्रात महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणेबाबत

(२२) * १५६९५ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, श्री.सुनिल तटकरे, श्री.किरण पावसकर, श्री.विक्रम काळे, श्री.जयंत पाटील, श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पालिका क्षेत्रात महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणेबाबत मा.उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने महिलांसाठी गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्याबाबत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अलिकडेच आदेश दिलेले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाकरिता आयुक्त अथवा अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, त्यानुसार समिती गठीत करण्यात आली आहे काय,

(५) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय हे खरे आहे.

मा.मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र.९८/२०११ मध्ये राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात महिलांना स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिलेले आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

महानगरपालिका क्षेत्रात महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे प्राधान्याने बांधण्याबाबत राज्यातील सर्व महानगरपालिकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) शौचालय उभारण्यासाठी जागा निश्चित करून त्याबाबत व्यापक योजना तयार करण्याबाबत तसेच शौचालयाच्या व्यवस्थापन व देखभालीसाठी महानगरपालिकेच्या आयुक्त/अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबत जनहित याचिका क्र.१८/२०११ मध्ये मा.उच्च न्यायालयाने आदेशित केलेले आहे.

(४) मा.उच्च न्यायालयाच्या उपरोक्त आदेशानुसार बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, धुळे, नाशिक, औरंगाबाद, वसई-विरार इ.महानगरपालिकांनी अशी समिती गठीत केली आहे. तर उर्वरित महानगरपालिकांमध्ये याबाबतची कार्यवाही सुरू आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**बीड शहरातील अनेक परवाना नसलेल्या दुकानातून कमी प्रतीच्या
खादयपदार्थांची विक्री होत असल्याबाबत**

(२३) * १६१६८ श्री.विनायकराव मेटे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड शहरातील गल्ल्यांमध्ये परवाना नसलेली अनेक दुकाने असून त्या दुकानांतील खादयपदार्थ नॉन ब्रँडेड असल्यामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हे नॉन ब्रँडेड खादयपदार्थ सदरील दुकानदार जास्तीत जास्त नफा मिळण्याकरिता विक्रीसाठी दुकानात ठेवतात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या दुकानांतून होणाऱ्या खादयपदार्थ विक्री संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) दुकानातून विक्री होणाऱ्या खादयपदार्थांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने दुकानांची वेळोवेळी तपासणी करण्यात येते व अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात असे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.

राज्य पोलीस दलात पोलीस शिपाई व अधिका-यांची रिक्त पदे असल्याबाबत

(२४) * १५०१५ डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना राज्य पोलीस दलात १२ हजाराच्यावर पोलीस शिपाई आणि अधिका-यांची रिक्त पदे असल्याची माहिती माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना अपु-या मनुष्यबळाअभावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांवर ताण येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) हे खरे नाही.

(३) सदरची पदे भरण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या जी-साऊथ कार्यालयात करण्यात आलेल्या
नोकरभरतीत झालेल्या गैरव्यवहाराबाबत

(२५) * १६०३२ श्री.रामराव वडकुते, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.आनंद ठाकूर, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.धनंजय मुंडे, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.विक्रम काळे, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या जी-साऊथ कार्यालयात करण्यात आलेल्या नोकरभरतीत गैरव्यवहार झाल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व तदनुसार सदर गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचेवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) होय, सदर प्रकरणी पोलीस खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी सुरू आहे.

(३) पोलीस खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून ४ संशयित कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तसेच याबाबतची पुढील चौकशी पोलीस खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सदर ४ कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेमधून निलंबित करण्यात आले आहे. तसेच सदर कर्मचाऱ्यांविरुद्ध महानगरपालिकेमार्फत विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

देवनार (मुंबई) जवळील ६ एकरचा भूखंड शासकीय ठरवून झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने खाजगी विकासकाला दिल्याबाबत

(२६) * १५३४१ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.किरण पावसकर, अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक १२७०९ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देवनार (मुंबई) जवळील सुमारे ६ एकरचा भूखंड मोहम्मद युसूफ ट्रस्टने चिल्ड्रन्स एड सोसायटीला दिलेला असताना सदरचा भूखंड शासकीय ठरवून झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने तो खाजगी विकासकाला दिला असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांचेकडे सदरच्या भूखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याविषयी विनंती केली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, चिल्ड्रन्स एड सोसायटीने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) व (२) चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस शासकीय जमीन समजून दिनांक २४.९.२०१३ रोजी आशयपत्र दिले आहे. बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली १९९१ विनियम ३३(१०) परिशिष्ट-४ च्या कलम २.८ मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस मंजूरी दिल्यानंतर जमिनीची मालकी असणाऱ्या शासकीय संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची तरतूद आहे. त्यास अनुसरून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिनांक ४.१०.२०१३ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे.

(३) व (४) या योजनेसंदर्भात मा.मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र.१२०/२०१४ दाखल करण्यात आली असून त्यामध्ये मा.मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक ३.७.२०१४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना काम थांबविण्याचे अंतरिम आदेश दिलेले आहेत. त्यास अनुसरून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिनांक १७.७.२०१४ रोजी विकासक मेसर्स. अटलांटिक कन्स्ट्रक्शन कंपनी यांना काम थांबविण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर स्थितीत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

माहिम (मुंबई) येथील नयानगर झोपडपट्टीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबाबत
 (२७) * १५४४२ अॅड.अनिल परब, अॅड.राहुल नावकर, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.रामराव वडकुते, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश गजभिये, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.विक्रम काळे, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माहिम (मुंबई) येथील नयानगर झोपडपट्टीत दिनांक ४ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास आग लागून मोठ्या प्रमाणात झोपड्या जळाल्याची दुर्घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करून दुर्घटनाग्रस्तांना शासनाने कोणती आर्थिक मदत दिली व त्यांच्या पुनर्वसनाबाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेल्या चौकशीमध्ये, सदर आग सदोष विद्युत प्रणालीमुळे लागल्याचे आढळून आले.

सदर झोपडपट्टी ही शासकीय जमिनीवर असल्याकारणाने झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन अथवा नुकसानाची आर्थिक मदत देण्याबाबतची कार्यवाही जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्याकडून नियमानुसार करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र उभारण्याबाबत

(२८) * १६१३१ श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा मा.केंद्रीय नगर विकास मंत्री, भारत सरकार यांनी मुंबईत केली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त घोषणेनुसार शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र उभारण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) मा.केंद्रीय नगर विकास मंत्री यांनी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र उभारण्याबाबत मुंबईत घोषणा केल्याबाबतचे केंद्र सरकारकडून कोणतेही निर्देश/कागदपत्रे प्राप्त झालेली नाहीत.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पांढरकवडा तालुक्यातील (जि.यवतमाळ) लोकसंख्येच्या

निकषानुसार पोलिसांची पदे भरण्याबाबत

(२९) * १५७४९ श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.रामराव वडकुते, अॅड.राहुल नार्वकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पांढरकवडा तालुक्यात (जि.यवतमाळ) सुमारे दीड लाख नागरिक असताना त्यांच्या सुरक्षेकरिता केवळ ८२ पोलीस कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर तालुक्यासाठी लोकसंख्येचे निकष धरून पोलिसांच्या नियुक्त्या करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) राज्य पोलीस दलामध्ये पाच टप्प्यामध्ये एकूण ६१४९४ पदे निर्माण करण्याबाबत तत्त्वतः निर्णय घेण्यात आला आहे. त्यांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची विविध संवर्गातील १२०४३ पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी पदनिर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची विविध संवर्गातील १२५४९ पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदर प्रस्तावामध्ये पांढरकवडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून मोहदा पोलीस ठाणे निर्माण करण्याची बाब अंतर्भूत आहे. सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सागवाडी (कांदिवली पश्चिम) येथील आदिवासी बांधवांवर
होत असलेल्या अन्यायाबाबत**

(३०) * १४९२५ श्री.जयंत पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सागवाडी (कांदिवली पश्चिम) विभागातील आदिवासी बांधवांवर मामतोरा फाऊंडेशनकडून होत असलेल्या अन्यायाबाबत दिनांक ६ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास मालवणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मालवणी पोलीस स्थानकाच्या जागेत भूमाफिया राजरोसपणे अतिक्रमण करित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सागवाडी (कांदिवली पश्चिम) येथील आदिवासींनी राहती जागा खाली करण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या वेशात भाडोत्री गुंडांकडून आदिवासींना मारहाण करण्यात येते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून आदिवासींना संरक्षण देण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दि.६ जानेवारी, २०१६ रोजी आदिवासींमार्फत काढण्यात आलेला मोर्चा अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, समतानगर, कांदिवली पूर्व, मुंबई यांचे कार्यालयावर काढण्यात आलेला होता.

(२) मालवणी पो.स्टे., मुंबई अंतर्गत येणाऱ्या शासकीय जागेवर अतिक्रमण करण्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सन २०१५ मध्ये सात तर सन २०१६ मध्ये दोन गुन्हे दाखल असून संबंधितांवर वेळोवेळी कार्यवाही करण्यात आलेली आहे.

(३) सागवाडी (कांदिवली प.) मुंबई येथे एकूण ४० ते ५० आदिवासी कुटूंबिय सर्व्हे क्र.४, हिस्सा क्र.३ सी.टी.सर्व्हे क्र.१०९३ या जागेवर राहत असून त्या ठिकाणी त्यांच्या कच्च्या झोपड्या आहेत. नमूद जागेच्या हक्कावरून त्या ठिकाणी राहणारे आदिवासी लोक व सदर जागेचे मालक यांच्यामध्ये वाद चालू आहेत.

सदर वादाच्या अनुषंगाने कांदिवली पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गु.नो.क्र.२६१/१५ भा.दं.वि. कलम ५०६, दि.३१.०१.२०१५ अदखलपात्र गु.नो.क्र.२९५/१५ भा.दं.वि. कलम ५०४ दि.०४.०२.२०१५, अदखलपात्र गु.नो.क्र.१२३५/१५ भां.दं.वि. कलम ५०४ दि.२९.०४.२०१५ अन्वये गुन्हे दाखल आहेत.

तसेच सागवाडी येथील एका महिला रहिवाशी यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कांदिवली पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र.२०९/१५ भां.दं.वि.सं. कलम ३२४, ३५४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

(४) सागवाडी (कांदिवली प.) मुंबई विभागातील आदिवासी आणि ममतोरा फाऊंडेशन यांच्यामध्ये पूर्वीपासून जागेच्या मालकीसंबंधी वाद चालू आहे. सदरबाबत मा.उच्च न्यायालय, मा.सत्र न्यायालय, दिंडोशी या ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात दावे दाखल केलेले आहेत.

नमूद चालू असलेल्या जागेच्या वादा संदर्भातील प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. तसेच सदर प्रकरण हे मा.मंत्री (महसूल) यांचेकडे सुनावणीसाठी दाखल आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या गणवेश कापड
खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत**

(३१) * १४६५१ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.महादेव जानकर :

सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या गणवेश कापड खरेदीमध्ये गैरव्यवहार झाला असून ऐनवेळी कंपनी बदलून थेट कंपनी ऐवजी दलालांमार्फत कपड्यांची खरेदी अधिक किंमत लावून करण्यात आल्याचे दिनांक १० जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर व्यवहारात सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष, श्री.दिलीप पवार यांनी गैरव्यवहार केल्याने त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरक्षा रक्षक कामगार युनियनचे सरचिटणीस श्री.अशोक पाटील यांनी माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान मा.कामगार मंत्री यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) अशा आशयाच्या बातम्या आपल महानगर, दैनिक पुढारी व संध्याकाळ या स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या आहेत, हे खरे आहे.

(२) सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई व ठाणे अंतर्गत अनेक प्रकारच्या झालेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याबाबतचे निवेदन सुरक्षा रक्षक कामगार युनियनने दिनांक ७/१/२०१६ व ८/१/२०१६ रोजी दिले आहे, हे खरे आहे.

(३) मंडळाच्या नोंदित सुरक्षा रक्षकांकरीता गणवेशाचे कापड खरेदी करण्याच्या प्रक्रियेत स्पर्धा निर्माण होवून माफक किंमतीत गुणवत्तापूर्ण कापडाची खरेदी करता यावी, याकरीता मंडळाने सदर केलेल्या प्रस्तावास अनुसरून शासनाने दिनांक ४/६/२०१४ रोजीच्या पत्रान्वये मे. रेमंड लिमिटेड, मे.मफतलाल इंडस्ट्रीज व मे.एस.कुमार्स लि., या तीन कंपन्या नामिकाप्रविष्ट केल्या होत्या. या कंपन्यांनी मागणीकर्त्यास कापडाचा पुरवठा थेट न करता त्यांच्या अधिकृत विक्रेत्यांमार्फतच करण्याचे कंपन्यांचे धोरण असल्याचे मंडळास कळविले होते. त्यानुसार कंपनीने निर्धारित केलेल्या अधिकृत विक्रेत्यांकडून मंडळाने कापडाचे दर मागविले असता, सारख्याच गुणवत्तेच्या कापडांच्या दरांच्या प्राप्त झालेल्या निविदांपैकी मे.मफतलाल इंडस्ट्रीज या कंपनीच्या कापडाचे दर सर्वात कमी असल्यामुळे

त्यांच्या अधिकृत विक्रेत्यामार्फत मंडळाने कापडाची खरेदी केली असल्याचे आढळून आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना कंत्राटी पध्दतीने
 शासन सेवेत घेण्याचा निर्णय घेतल्याबाबत**

(३२) * १५६१० श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना काही विशिष्ट कामांसाठी कंत्राटी पध्दतीने कामावर घेण्याचा निर्णय शासनाने दिनांक ७ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीने कामावर घेतल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या संख्येत वाढ होणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यावर शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, प्रशासकीय विभागाच्या आवश्यकतेनुसार विषयनिहाय पॅनल तयार करून त्यामध्ये सेवानिवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्याबाबतचा निर्णय शासनाने दि.८.१.२०१६ रोजी घेतला आहे.

(२) हे खरे नाही.

कंत्राटी पध्दतीने नेमण्यात येणारे निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना नियमित पदावर नियुक्ती देण्यात येणार नसून विवक्षित स्वरूपाच्या कामासाठी आणि अल्प कालावधीसाठी अशा नियुक्त्या करण्यात येणार आहेत. अशा नियुक्त्या केल्यानंतर भूसंपादन व इतर कारणांमुळे रखडलेले राष्ट्रीय महामार्ग, सिंचन इत्यादी प्रकल्प तातडीने मार्गी लागतील. पर्यायाने आर्थिक विकासातून रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मानखुर्द (मुंबई) येथे स्वच्छ भारत योजनेतर्गत कंत्राटदाराने
शौचालय बांधकामात गैरव्यवहार केल्याबाबत**

(३३) * १६०२६ श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय
मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मानखुर्द (मुंबई) येथे स्वच्छ भारत योजनेतर्गत कंत्राटदाराने शौचालय
बांधकामात गैरव्यवहार केल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान
निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व तदनुसार शौचालयाच्या
कामात महापालिकेची फसवणूक करणा-या कंत्राटदारावर शासनाने कोणती
कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, अशा आशयाची बातमी दैनिक वर्तमान पत्रात
प्रसिध्द झाली होती.

मानखुर्द येथे बांधण्यात आलेले शौचालय हे महानगरपालिकेच्या
मानकाप्रमाणे बांधण्यात आलेले आहे.

शौचालयाच्या मलकुंडाचे भरून वाहणारे पाणी जाण्यासाठी शौचालयाची
जोडणी ज्या पर्जन्य जलवाहिनीला केली आहे तिची क्षमता पुरेशी नसल्यामुळे
सदरचे शौचालय तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

सदर ठिकाणी महानगरपालिकेमार्फत मलनिःसारण वाहिनी टाकण्याचा
प्रस्ताव असून, सदर मलनिःसारण वाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शौचालय सुरु
करण्यात येईल.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे यांनी सुरक्षा रक्षकांना
पुरविण्यात येणाऱ्या स्वेटर खरेदीत गैरव्यवहार केल्याबाबत**

(३४) * १६०७३ श्री.महादेव जानकर : सन्माननीय कामगार मंत्री पुढील
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्यासाठी असलेल्या सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा
रक्षकांना पुरविण्यात येणा-या स्वेटर खरेदीत गैरव्यवहार झाल्याची
बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, शासनाने कोणतीही निविदा न मागविता लुधियाना येथील मे. मॉन्टे कार्लो फॅशन दि. या कंपनीची निवड केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, निविदा पद्धतीचा अवलंब न करण्याचे कारण काय आहेत,
- (४) असल्यास, सदर कंपनीची निवड करताना दर निश्चित करताना कोणते निकष लावण्यात आले,
- (५) असल्यास, शासनाने कंपनीचे अधिकृत विक्रेते यांना खरेदी ऑर्डरवरती १००% रक्कम अदा केली, हे ही खरे आहे काय,
- (६) असल्यास, कंपनीस थेट रक्कम अदा करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,
- (७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) अशा आशयाची बातमी दि.७/१/२०१६ रोजीच्या आपलं महानगर या स्थानिक वृत्तपत्रात प्रसिध्द झाली होती, हे खरे आहे.

(२) व (३) मे. मॉन्टे कार्लो फॅशन लि., लुधियाना कंपनी उच्च दर्जाचे स्वेटर उत्पादन करणारी अग्रेसर कंपनी असून त्यांचा “मॉटे कार्लो” हा ब्रँड नामांकित आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई व ठाणे यांनी या कंपनीशी पत्रव्यवहार करून शासनास सादर केलेल्या अहवालावरून उक्त कंपनीच्या स्वेटरचे प्रकार, त्यांचा दर्जा व इतर तसेच पुरवठा करण्याच्या अटी व शर्ती यांचा सारासार विचार करून या कंपनीच्या “मॉटे कार्लो” या ब्रँडच्या ५ प्रकारांपैकी आवश्यकतेनुसार कोणत्याही एका प्रकारचे स्वेटर खरेदी करण्याबाबत शासनाने दि.२६/१२/२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्णय घेतला. तसेच कंपनीने स्वेटर खरेदीसाठी त्यांच्या एकमेव अधिकृत वितरकाची नेमणुक करून त्यांचेमार्फतच खरेदी करण्याचे कळविल्यामुळे ब्रँड निश्चितीसाठी कंपनी व विक्रेता निश्चित करण्याकामी निविदा व प्रक्रियेचा अवलंब करण्याची आवश्यकता भासली नाही.

(४) नोंदित सुरक्षा रक्षकांना स्वेटर पुरविण्याकामी कोणताही ब्रँड निश्चित करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना पुरविण्यात येणाऱ्या स्वेटर्सची गुणवत्ता चांगल्या प्रतीची असणे आवश्यक असल्याने सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई व ठाणे यांनी “मॉटे कार्लो” या प्रसिध्द ब्रँडचे स्वेटर घेण्याबाबत थेट कंपनीशीच पत्रव्यवहार करून लोकरीच्या प्रमाणानुसार स्वेटरचा प्रकार व त्यानुसार त्यांचे कंपनीने निश्चित केलेले दर इ. आवश्यक तपशिल मागवून तसा

प्रस्ताव शासनास सादर केला होता. व त्यानुसार शासनाने या कंपनीच्या ५ प्रकारच्या स्वेटर्समधून त्या त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती विचारात घेवून त्या त्या मंडळाने गरजेनुसार कोणत्याही एका प्रकारच्या स्वेटर्सची खरेदी करण्यास मान्यता दिलेली आहे.

(५) व (६) उक्त कंपनीने त्यांच्या धोरणानुसार व अटी/ शर्तीनुसार मालाचा पुरवठा करण्यापूर्वी १००% रक्कम आगाऊ देण्याबाबत तसेच स्वेटर खरेदीचे आदेश त्यांच्या एकमेव अधिकृत विक्रेत्याच्या नावे काढण्याबाबत मंडळास कळविले होते. तथापि, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे यांनी स्वेटर खरेदी कामी कंपनीच्या अधिकृत विक्रेत्यास कोणतीही आगावू रक्कम अदा न करता कंपनीने नियुक्त केलेल्या एकमेव अधिकृत विक्रेत्यास त्याने केलेल्या मालाच्या पुरवठ्यानुसार ४ हप्त्यांत रक्कम अदा केलेली आहे, हे खरे आहे.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या भागात चुकीचे टीडीआर दिल्याचा आरोपाबाबत

(३५) * १५६१५ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या भागात चुकीचे टीडीआर दिल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून महापालिकेमध्ये होत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, संबंधित नगररचना विभागात अनेक अधिकारी व कर्मचारी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून असून फाजलपुरा, गणेश कॉलनी या विभागात दोन ठिकाणी आणि नारेगांव या एका ठिकाणी मागणीपेक्षा दुप्पट टीडीआर दिल्याचा आरोप आहे याबाबत शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) प्राप्त तक्रारींची महानगरपालिकेचे स्तरावर शहनिशा करण्यांत आली असून टिडीआर मंजूर करताना अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आलेले आहे,

त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेमार्फत, औरंगाबाद महानगरपालिकेच्या नगर रचना विभागातील सहायक संचालक, नगर रचना, उपअभियंता व शाखा अभियंता यांचे विरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यात आली आहे. या चौकशीतील निष्कर्षाप्रमाणे आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना शासन स्तरावरून महानगरपालिकेस देण्यात येतील.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या प्रस्तावात भू-सर्वेक्षण अहवाल विविध विभागांना सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आल्याबाबत

(३६) * १५८३४ श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.विक्रम काळे, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी नव्याने सादर केल्या जाणाऱ्या प्रस्तावात यापुढे भू-सर्वेक्षण माहिती अहवाल अभियांत्रिकी विभागासह नगर भूमापन विकास तसेच माहिती तंत्रज्ञान विभागालाही सादर करण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ज्या विकासकांनी उक्त प्रस्ताव शासनाकडे दिले नाही त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दिनांक २८.१२.२०१५ रोजीच्या परिपत्रकान्वये प्राधिकरणाकडे नव्याने प्रस्तावित झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या बाह्य हद्दीचा ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम/इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन (GPS/ETS) आधारित सर्वे करून विहित नमुन्यातील आवश्यक माहिती सी.डी.च्या स्वरूपात तीन संचामध्ये अभियांत्रिकी विभागास सादर करण्याची तरतुद केली आहे. सदर तीन संच अभियांत्रिकी विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग व नगर भूमापन विभाग यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

(२) उपरोक्त परिपत्रकातील तरतुदीनुसार माहिती सादर केल्याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत नवीन योजना स्वीकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पंढरपूर येथील अतिक्रमणे निष्कासित करण्याबाबत

(३७) * १५४८५ श्री.रामहरी रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर (जि.सोलापूर) तालुक्यात यात्रा आली की नगरपालिका, पोलिसांकडून अतिक्रमण हटवले जाते व यात्रा संपली की पुन्हा अतिक्रमण करणा-यांवर दुर्लक्ष केले जात असल्याने व्यापा-यांमधून संताप व्यक्त केला जात असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, शहरी भागात नागरिकांना चालण्यासाठी जे पदपथ तयार करण्यात आले आहेत, त्यावरील अतिक्रमणे पुन्हा वाढली असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरील व्यापा-यांना कायमचे दुकान थाटण्यासाठी व अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी यात्रेव्यतिरिक्त इतर कालावधीत नियमितपणे अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई केली जाते.

त्याकरीता नगरपरिषदेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. काही ठिकाणी पदपथाच्या मागील बाजूस असलेल्या व्यापाऱ्यांकडून अतिक्रमण केले जाते व ते वेळोवेळी नगरपरिषदेच्या यंत्रणेमार्फत हटविले जाते.

यात्रा कालावधीमध्ये बाहेर गावाहून आलेले व्यापारी पदपथावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचेही अतिक्रमण हटविण्याची कारवाई नगरपरिषदेकडून वेळोवेळी करण्यात येते.

(३) नगरपरिषदेमार्फत कायमस्वरूपी दुकानांसाठी व्यापारी संकुले उभारण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात निर्मुलनाची कारवाई करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील पी.डी.मेलो या दुतर्फा मार्गावर विकासकांकडून रात्रीच्या वेळी डेब्रिजचे ट्रक रिकामे केले जात असल्याबाबत

(३८) * १५८९७ अॅड.राहुल नार्वेकर, श्री.रामराव वडकुते, श्री.हेमंत टकले, श्री.ख्वाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील पी.डी.मेलो या दुतर्फा मार्गावर विकासकांकडून रात्रीच्या वेळी डेब्रिजचे ट्रक रिकामे केले जात असल्याची बाब माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने डेब्रिज टाकणाऱ्या किती गुन्हेगारांना अटक केली व त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) परिमंडळ १ मधील पोलीस ठाणेचा अभिलेख तपासला असता अशा कोणत्याही स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली नाही. तसेच या प्रकारचा गुन्हा नोंद नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथील प्रभात कॉलनी परिसरात दुषित पाणीपुरवठा होत असल्याबाबत

(३९) * १५३७२ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांताक्रुझ (पूर्व), मुंबई येथील प्रभात कॉलनी परिसरात नळातून किडेमिश्रित पाणी येत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, उक्त कारणास्तव येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना टॅकरने पाणी मागविण्याची वेळ येऊ नये याकरीता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सांताक्रुझ (पूर्व) प्रभात कॉलनी परिसरातील रोड नं. १, रोड नं. ६ व रोड नं. ९ वरील काही ठिकाणांवरून दुषित पाण्याच्या तक्रारी जानेवारी, २०१६ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त झाल्या होत्या. परंतु नळातून किडेमिश्रित पाण्यासंबंधी कुठलीही तक्रार महापालिकेस प्राप्त झाली नाही.

(२) सांताक्रुझ (पूर्व) प्रभात कॉलनी येथील दुषित पाण्याचे निराकरण करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली वा येत आहे:-

- सांताक्रुझ (पूर्व) प्रभात कॉलनी परिसरातील रोड नं. १, रोड नं. ६ व रोड नं. ९ वरील काही ठिकाणांवरून दुषित पाण्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, चार ठिकाणी त्वरीत फ्लशिंग चालू करण्यात आले. तसेच प्रभात कॉलनी परिसरात रोड नं. १ येथे ३०० मीमी व १५० मीमी व्यासाच्या जलवाहिनीवर साऊंडींग घेण्यात आले व चार ठिकाणच्या जलवाहिन्यांवरील गळत्या तात्काळ बंद करण्यात आल्या.
- सांताक्रुझ बस डेपो येथील १५० मीमी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी जवळून जाणारी ८० मीटर लांबीची जलवाहिनी बदलून नवीन टाकण्यात आली.
- नेहरु रोड व पश्चिम द्रुतगती मार्ग जंक्शन येथे हॉटेल किनाराजवळ २५० मीमी, ३०० मीमी व ४५० मीमी व्यासाच्या जलवाहिनीवर झडपा बसविण्याचे काम प्रस्ताविले असून वाहतूक पोलीस विभागाकडून परवानगी मिळताच सदर काम तातडीने पूर्ण करण्यात येईल.

- सदर परिसरात बनारसी स्वीट मार्ट (नेहरु रोड) ते सेवानगर (चोपडा बिल्डींग) रोड नं. १ व रोड नं. ९ या ठिकाणी १५० मीमी व्यासाची (८०० मीटर) व ३०० मीमी व्यासाची (४५० मीटर) नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम मंजूर झाले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महापालिकेच्या काही शाळांमधील अग्निशमन यंत्राची
 मुदत संपुष्टात आल्याबाबत**

(४०) * १५५९६ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर : तारांकित प्रश्न क्रमांक ११६८४ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या काही शाळांमधील अग्निशमन यंत्राची मुदत संपुष्टात आली असूनही महापालिकेच्या शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापकांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाने महापालिका शाळांमध्ये यंत्राची मुदत संपल्यानंतर माहे जानेवारी, २०१४ मध्ये पुनर्भरण करण्यात आले, परंतू काही महापालिका शाळांमधील यंत्राची मुदत माहे जानेवारी आणि जून, २०१५ मध्ये संपुष्टात आली असूनही त्यांचे पुनर्भरण व बदलणे आवश्यक असूनही ते करण्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

सन २००६-२००७ मध्ये ४९२ शाळांमध्ये ३५८७ अग्निशमन यंत्रे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत बसविण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील अग्निशमन यंत्रांची पुनर्भरणी सन २०१३-२०१४ मध्ये आवश्यकतेनुसार करण्यात आली.

सन २०१४-२०१५ मध्ये ३५० नवीन अग्निशमन यंत्रे खरेदी करून कार्यान्वित करण्यात आली.

सन २०१५-२०१६ मध्ये २००० नवीन अग्निशमन यंत्रे खरेदी करण्याची तसेच अग्निशमन यंत्रांची पुनर्भरणीबाबतची प्रक्रिया महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.

विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात न येण्याबाबत संपूर्णतः दक्षता महानगरपालिकेमार्फत घेण्यात येते.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

दत्तवाढ (ता.शिराळा, जि.सांगली) येथे बनावट नोटांचा कारखाना निदर्शनास आल्याबाबत

(४१) * १५४२१ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दत्तवाढ (ता.शिराळा, जि.सांगली) येथील बनावट नोटांचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उद्ध्वस्त केला असून या बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची शक्यता पोलीस सुत्रांकडून वर्तविण्यात येत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी करून संबंधितांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) प्रश्नात नमूद घटना माहे जुलै, २०१५ दरम्यानची आहे. प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज येथे गु.र.नं.९/२०१५ भा.दं.वि. कलम ४८९(अ), ४८९(ब), ४८९(क), ४८९(ड), ३४ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्यात ११ आरोपींचे आंतरराज्य टोळीशी संबंध निष्पन्न झालेले नाही.

(२) दाखल गुन्ह्याच्या तपासात ११ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपीकडून एक हजार रुपयाच्या ३४३५ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अटक ११ आरोपीविरुद्ध सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने त्यांचेविरुद्ध प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून सदरचा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(३) विलंब झालेला नाही.

**भाईदर येथील जुना खाडीपुल रेल्वे प्रशासनाने निष्कासित
करण्याचा घेतलेल्या निर्णयाबाबत**

(४२) * १५८०४ श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भाईदर येथील जुना खाडी पुल मोडून टाकण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने सदर पुलावरून जाणाऱ्या वीज व जलवाहिन्या यांना धोका पोहचून वीज व पाणी पुरवठा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्याअनुषंगाने पाच बेटावरील नागरिकांसाठी असलेल्या वीज वाहिन्या व जलवाहिन्यांना धोका पोहचवू नये म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) रेल्वे प्रशासनाने भाईदरच्या खाडीवरील जुना पुल तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि या जुन्या खाडी पुलावरून जाणाऱ्या विद्युत वाहिन्या व जलवाहिन्या अद्याप खंडीत करण्यात आलेल्या नाहीत.

या पुलाऐवजी भाईदर खाडीवरील भाईदर ते नायगाव या नवीन रेल्वे पुलावरून जलवाहिन्या व विद्युत वाहिन्या टाकण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनामार्फत स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. आणि महावितरण यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आल्याचे मुख्य पुल अभियंता, पश्चिम रेल्वे, मुंबई यांनी कळविले आहे.

(३) व (४) नवीन रेल्वे पुलावरून जलवाहिन्या व विद्युत वाहिन्या टाकण्याबाबतच्या प्रस्तावासंदर्भात स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. आणि महावितरण या प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमवेत दिनांक १७/३/२०१६ रोजी बैठक आयोजित करण्यात आल्याचे मुख्य पुल अभियंता, पश्चिम रेल्वे, मुंबई यांनी कळविले आहे.

**कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित
भूखंडावर आयसोलेशन रुग्णालय विकसित करण्याबाबत**

(४३) * १६६६९ श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित भूखंडावर (आरक्षण क्र. २८- आयसोलेशन रुग्णालय) स्वाईन फ्ल्यू सारख्या संसर्गजन्य रोगांच्या तपासणीसाठी प्रयोगशाळा व १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावे अशा आशयाच्या मागणीचे एक निवेदन लोकप्रतिनिधींनी दिनांक २४ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री, मा. पालकमंत्री ठाणे जिल्हा व अन्य संबंधित अधिका-यांना सादर केलेले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ठाणे, कल्याण, मुरबाड व शहापूर या चार तालुक्यांना मध्यवर्ती असलेले हे ठिकाण असून तसेच मुंबई-नाशिक रस्त्याला ही जागा खूपच जवळ असून मुंबईच्या रुग्णालयावरील ताणही कमी करण्यास मदत होण्याची शक्यता असल्याचे सदरहू निवेदनात लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, हे खरे आहे,

(३) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्र.७ च्या भागशः मंजूर विकास योजनेत मौजे मांडा-टिटवाळा येथील आरक्षण क्र.२८ हे आयसोलेशन रुग्णालयाकरीता आरक्षित आहे. या जागेवर आयसोलेशन रुग्णालय, अतिविशेषोपचार रुग्णालय (Super Speciality Hospital) आणि १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या प्रस्तावास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेने दि.२०/०२/२०१६ रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत**

(४४) * १६६८३ श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ फेब्रुवारी ला शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशा आशयाचे निवेदन विविध संघटनांनी शासनास दिल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सर्व धर्माचे आराध्यदैवत महापुरुष जयंती आणि सन उत्सवाला सार्वजनिक सुट्टी दिली जाते मात्र बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत सेवालाल जयंतीला सुट्टी दिली जात नाही, विशेष म्हणजे तेलंगाना शासनाने संत सेवालाल महाराज जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असताना महाराष्ट्रात सुट्टी जाहीर न करण्याचे कारण काय आहेत,

(३) याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन सुट्टी जाहीर करणार आहे काय,

(४) या बाबतीत शासनाचे धोरण काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) भारतीय बंजारा क्रांती दल या संघटनेचे निवेदन जानेवारी, २०१६ मध्ये प्राप्त झाले आहे.

(२), (३) व (४) शासकीय सुट्ट्या देण्याबाबतचे सर्वसाधारण धोरण विचारात घेता दरवर्षी ज्या सण/प्रसंगानिमित्त सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या जातात त्याव्यतिरिक्त अन्य सण/प्रसंगानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे किंवा त्यामध्ये बदल करणे प्रशासकीयदृष्ट्या व्यवहार्य नाही. त्यामुळे संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल शासनास अत्यंत आदर असून देखील त्यांचे जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी देता येणे शक्य नाही.

**पोलीस मोटार परिवहन विभागाच्या कार्यशाळांमध्ये पोलीस वाहनांसाठी
दिल्ली मेड स्पेअरपार्ट खरेदी करून गैरव्यवहार केल्याबाबत**

(४५) * १६७१२ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सन २००८ ते २०११ या तीन वर्षांच्या कालावधीत पोलीस मोटार परिवहन विभागाच्या औरंगाबाद, नागपूर, ठाणे, पुणे येथील कार्यशाळांमध्ये पोलीस वाहनांसाठी दिल्ली मेड स्पेअरपार्ट खरेदी करून ११ कोटी रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक यांनी माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान पोलीस महासंचालकांना चौकशी अहवाल सादर केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अहवालाच्या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी सदर गैरव्यवहाराची खुली चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान दिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीचे निष्कर्ष काय आहेत त्यानुसार सदर गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही

(२) व (३) पोलीस महासंचालक कार्यालयाने दिनांक २४.०८.२०१५ च्या पत्रान्वये महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांना सदर गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले असता त्यांनी सदर प्रकरणातील आक्षेप हे प्रशासकीय स्वरूपाचे असल्याने चौकशीच्या निष्कर्षामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा झाल्यास व चौकशी अधिकारी यांनी फिर्याद दिल्यास सदर गुन्ह्याचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात येईल असे नमूद केले आहे. त्यानुषंगाने पोलीस महासंचालक यांनी सदर प्रकरणाची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत होणेबाबत शासनाचे आदेश देण्याची विनंती केली असून, सदर बाब शासन स्तरावर विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे येथील पूर्व व्यावसायिक अशासकीय अनुदानित तांत्रिक माध्यमिक
विभागामधील अतिरिक्त कर्मचा-यांचे वेतन नियमित व
ऑनलाईन प्रणालीने करण्याबाबत**

(४६) * १६७३३ श्री.दत्तात्रय सावंत : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे विभागातील पूर्व व्यावसायिक अशासकीय अनुदानित तांत्रिक माध्यमिक विभागामधील अतिरिक्त कर्मचा-यांचे वेतन सुमारे ३ महिन्यांपासून झालेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी अतिरिक्त कर्मचा-यांचे वेतन हे कोणत्याही परिस्थितीत थांबवू नयेत असे स्पष्ट आदेश दिलेले असताना सुद्धा या कर्मचा-यांचे वेतन थांबवण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कर्मचा-यांचे वेतन हे नियमित व ऑनलाईन प्रणालीने करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२), (३) व (४) शासन परिपत्रक क्र. सेवार्थ-२०१५/प्र.क्र.२७३/आस्था-१, दिनांक ३०.११.२०१५ नुसार फक्त माहे नोव्हेंबर, २०१५ पेड इन डिसेंबर, २०१५ चे अशासकीय अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांचे वेतन देयके ऑफलाईन पध्दतीने तयार करून कोषागारात सादर करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती व माहे डिसेंबर, २०१५ पेड इन जानेवारी, २०१६ चे वेतन देयके हे ऑनलाईन पध्दतीने सेवार्थ प्रणाली मध्येच तयार करून कोषागारात सादर करणे आवश्यक होते. तथापि सदर अतिरिक्त पदांना अधिसंख्य पदे म्हणून वित्त विभागाची मान्यता घेणे आवश्यक होते. सदर मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार सदर अतिरिक्त पदांचे वेतन काढणेबाबत शासन पत्र क्र. व्हीओसी-२०१५/प्र.क्र.१७४/व्यशि-४, दिनांक २२.२.२०१६ च्या पत्रान्वये संचालक (व्यवसाय शिक्षण), मुंबई यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

**राज्यातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस
कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत**

(४७) * १७८२३ श्री.गिरीशचंद्र व्यास, श्रीमती शोभाताई फडणवीस :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सीबीआयने ५५ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पल्स (सध्याची पी.ए.सी.एल.) कंपनीचा म्होरक्या निर्मलसिंग भांगू आणि त्याच्या तीन साथीदारांना नुकतेच अटक केले पण पल्सच्याच नावाखाली राज्यातील लोकांची सुमारे १० हजार कोटी रुपयांची फसवणूक करणारे गावठी निर्मलसिंग भांगू (एजंट) अजूनही मोकाट फिरत असल्याची माहिती माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन १९९५ पासून आज अखेर आर्थिक क्षेत्रातील अशा अनेक बोगस कंपन्यांनी लोकांना फसविले असून त्यात संचयनी, संजीवनी, शांतीदूत, कल्पवृक्ष, कामधेनु, निसर्ग फॉरेस्ट, पल्स ग्रीन, अनुभव प्लॉटेशन, सुमान मोटेल्स, कल्पतरु गोल्डन फॉरेस्ट, सुरभी, सुवर्णभूमी फॉरेस्ट इत्यादींचा समावेश आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून राज्यातील नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पल्स (सध्याची पी.ए.सी.एल.) कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत राज्यात पुणे शहर / कोल्हापूर / सातारा / बीड / गोंदिया या ठिकाणी प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. सातारा येथील (शाहुपुरी पो.स्टे.गु.र.क्र.६३/२०१४) गुन्ह्याच्या अनुषंगाने सीबीआयने पकडलेले ४ आरोपी यांचा ताबा मिळण्याकरिता मुख्य न्याय दंडाधिकारी, सातारा यांचेकडून ट्रान्सफर वारंट घेवून चिफ मेट्रोपोलीटीन मॅजिस्ट्रेट कोर्ट, नं.१४६ तीस हजारी कोर्ट, दिल्ली कडे दिनांक २०.०२.२०१६ रोजी रिपोर्ट सादर केला आहे.

(२) संचयणी, संजीवनी, शांतीदूत, कल्पवृक्ष, कामधेनु, निसर्ग फॉरेस्ट, पल्स ग्रीन, अनुभव प्लॉटेशन, सुमान मोटेल्स, या कंपन्यांनी फसवणूक केल्याबाबत राज्यात विविध ठिकाणी ३३ गुन्हे दाखल आहेत. तसेच कल्पतरु गोल्डन फॉरेस्ट, सुरभी, सुवर्णभूमी फॉरेस्ट या कंपन्याबाबत राज्यात गुन्हे दाखल नाहीत,

कल्पवृक्ष मार्केटिंग कंपनी विरुद्ध राज्यातील दाखल २९ गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात येत आहे.

(३) राज्यातील पल्स तसेच उपरोक्त कंपनीच्या नावाखाली नागरीकांना फसविणाऱ्यांवर उपरोक्त प्रमाणे गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यांचा तपास चालू आहे.

विविध खाजगी कंपन्यांमार्फत पॉन्झी/ बोगस स्कीम द्वारे राज्यातील जनतेची / गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक थांबविण्याकरिता व आर्थिक गुन्हे होऊ नयेत याकरिता त्यास प्रतिबंध म्हणून जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी खाजगी एफ.एम. तसेच केबल, टिव्हीद्वारे जाहिरात तसेच रोडवरील जाहिरात फलक व दैनिक वृत्तपत्रामधील जाहिरातीद्वारे मुंबईसह राज्यात जनजागृती करण्यासाठी पोलीस घटकांकडून राज्यात पॉन्झी/ बोगस कंपन्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**दरडकिन्ही (ता.ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर) येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेतील
 मुख्याध्यापकास शालेय पोषण आहाराप्रकरणी मारहाण केल्याबाबत**

(४८) * १७९४४ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री.नामदेव बगमारे, मुख्याध्यापक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा, दरडकिन्ही (ता.ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर) यांना शालेय पोषण आहाराप्रकरणी गैर अर्जदारांनी मारहाण केल्याची तक्रार दिनांक २१ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे दाखल केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी दाखल तक्रारीच्या आधारावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागपुर विभागाच्या शिक्षक आमदारांनी शासनाकडे दिनांक २७ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास पत्र पाठवून केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय. हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस ठाणे येथे अप.क्र. ३६/२०१६ भा.दं.वि.सं कलम १४३, १४७, १४९, ४४८, ३५३, ३३२, १८६, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. यातील ७ आरोपींना अटक केली असून त्यांना मा. न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. सद्यःस्थितीत तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राजुरा (जि.चंद्रपूर) येथील वेस्टर्न कोल लिमिटेड कंपनीने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याबाबत

(४९) * १८१८२ श्री.अनिल सोले, श्री.मितेश भांगडिया, श्री.नागो गाणार, श्रीमती शोभाताई फडणवीस : तारांकित प्रश्न क्रमांक ११०८९ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय खनिकर्म मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राजुरा (जि.चंद्रपूर) येथील वेस्टर्न कोल लिमिटेडने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलवून कोळसा उत्खननानंतर निघालेले मातीचे ढिगारे नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकल्याने सदर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिनांक १० ऑक्टोबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, सदर अवैद्य ढिगारे उभे केल्याने संबंधित वेकोली कंपनीवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) प्रस्तुत प्रकरणी माहे जून-जुलै, २०१५ च्या दरम्यान वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (ता.राजुरा, जि.चंद्रपूर) या कंपनीने कोळसा उत्खननानंतर निघालेले मातीचे ढिगारे गोवारी नाल्याच्या किनाऱ्यावर टाकल्याने गोवारी नाल्याचा प्रवाह बदलले असल्याची बाब निदर्शनास आली आहे.

(२) प्रस्तुत विषयी मे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (ता.राजुरा, जि.चंद्रपूर) या कंपनीने दिलेल्या अहवालात कोळसा उत्खननानंतर निघालेले मातीचे ढिगारे गोवारी नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकल्याने पिकांचे कोणतेही नुकसान झालेले नसल्याचे नमूद केले आहे.

तथापि, सदर प्रकरणी कृषी अधिकारी राजुरा यांनी जुलै २०१५ दरम्यान संयुक्त मौका पहाणी केली असता पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांना सादर केला

होता त्यास अनुसरून उपविभागीय अधिकारी, राजुरा यांनी दिनांक ०२.११.२०१५ चे पत्रान्वये महाप्रबंधक वेकोलि बल्लारपूर क्षेत्र यांना ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना वेकोलि प्रबंधकांनी पिकांच्या नुकसानीपोटी भरपाई द्यावी व नाल्याची देखभाल व दुरुस्ती नियमितपणे करून भविष्यात अशा प्रकारची घटना घडणार नाही, अशी दक्षता घेणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.

प्रस्तुत विषयी दोन्ही अहवालात तफावत असल्याने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पुनश्च: तपासणी करून अहवाल देवून ते वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्याकडे पाठपुरावा करणेबाबत निर्देश देण्यात आले होते. याप्रकरणी वरिष्ठ उपसंचालक, प्रादेशिक कार्यालय, चंद्रपूर, तहसिलदार, राजुरा, सब एरीया मॅनेजर वेकोलि यांनी दिनांक १/१२/२०१५ रोजी सदर क्षेत्राची पुन्हा पहाणी केली. अतिवृष्टी झाल्यास सदर क्षेत्रात Backwater येऊन पुरपरिस्थिती निर्माण होते ही वस्तुस्थिती असल्याचे निरीक्षण सदर चमुने नोंदविले असल्याचे संचालक, भुविज्ञान व खनिकर्म, नागपूर यांनी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे जिल्ह्यात बनावट मद्य निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटाबाबत

(५०) * १८१९२ श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिरुड-धामणगाव (जि.धुळे) परिसरात बोरी नदीचे पात्रात नवीन वर्षाच्या सुरुवातीस बनावट रीतीने टयान्गो पंच (tango punch) ही देशी दारू निर्माण करण्याच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली असता तेथे रसायनांचा स्फोट होऊन एक पोलीस गंभीर जखमी तर इतर पोलीस कर्मचारी भाजले गेले असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, सदरची घटना दि.३०/१२/२०१५ रोजी घडली असून घटनेतील गंभीर जखमी झालेले पो.हे.कॉ.दि. ०४/०१/२०१६ रोजी औषधोपचार घेतांना मयत झाले.

(२) प्रकरणी धुळे पोलीस ठाणे येथे गुरनं ३१६/२०१५ भादं.वि.क. ३२८, ४२०, ३३७, ३३८, २०१, ३४ सह मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५(अ)(ब)(क)(ड)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये पुढे भा.दं.वि.कलम ३०४(२) वाढवण्यात आले.

गुन्ह्याच्या तपासात ४ आरोपी निष्पन्न झाले असून सर्व आरोपींना अटक करून पोलीस कस्टडी घेतली सद्यःस्थितीत सदरचे आरोपी मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मध्ये आहेत. गुन्ह्यात वापरलेली सर्व सामुग्री जप्त करण्यात आली असून स्पिरीटचे नमुने केमीकल अनलायझर, नाशिक यांचेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(३) विलंब झालेला नाही.

त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथील कच-याच्या समस्येबाबत

(५१) * १८३६९ श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) त्र्यंबकेश्वर (जि.नाशिक) येथे मागील अनेक वर्षांपासून असलेल्या कचराकुंड्या सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत हटविण्यात आल्या व घंटागाड्यात केरकचरा जमा करण्याचे तत्व अवलंबिले परंतु, मागील काही दिवसांपासून घंटागाड्या बंद करण्यात आल्याने व कचरा टाकण्यास जागा नसल्याने त्र्यंबकेश्वर येथील कचरा जमा करण्याचे काम थांबले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कचरा टाकण्यास जागाच नसल्याने घंटा गाडीचे संकलन थांबले असल्याने नागरिक हतबल झाले आहेत, जमा झालेल्या कचऱ्याचे विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या संबंधित नगरपालिकेसमोर आहे यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

“त्र्यंबकेश्वर नगरपरिषद कचरा कुडी मुक्त शहर” या संकल्पनेतून त्र्यंबकेश्वर शहरातील कचरा कुंड्या या सिंहस्थापूर्वी एका वर्षाआधी बंद करण्यात आल्या ही बाब खरी आहे.

तथापि, घंटा गाड्या बंद केलेल्या नसून घराघरातून घंटा गाड्यामार्फत कचरा संकलन करण्यात येतो व अशा प्रकारे जमा झालेला कचरा हा नगरपरिषदेच्या मालकीच्या सि.स.क्र. १३०७ या जागेवर जमा केला जातो असे

जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.

(२) हे खरे नाही. कारण कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये यासाठी त्यास कल्चर टाकले जाते तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून योग्य ती दक्षता घेण्यात येते असे देखील जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.

(३) व (४) त्र्यंबकेश्वर शहरातील घराघरातून संकलीत करण्यात आलेला कचरा सध्या नगरपरिषदेच्या मालकीच्या सि.स.क्र. १३०७ या जागेवर जमा केला जातो. सदरहू जागा अपुरी असून नवीन जागेचा शोध घेण्याचे काम प्रगती पथावर असल्याचे जिल्हाधिकारी, नाशिक यांनी नमूद केले आहे.

नगरपरिषद क्षेत्रातील कचऱ्याचे स्वच्छ भारत अभियानांतर्गत वर्गीकरण करून त्याची विकेंद्रीत पध्दतीने शास्त्रोक्त प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी, नाशिक यांना निर्देश देण्यात आले आहेत.

**राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील द्विलक्षी व्यावसायिक
अभ्यासक्रमांतर्गत कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना
कालबध्द पदोन्नती मिळण्याबाबत**

(५२) * १८६४० श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील द्विलक्षी व्यावसायिक अभ्यास क्रमांतर्गत दिनांक १ ऑक्टोबर, १९९४ रोजीपासून कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती मिळण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कनिष्ठ महाविद्यालयांतर्गत इयत्ता ११ वी व १२ वी ला संलग्न (जोडून) असलेल्या वैकल्पिक विषय म्हणून ब-याच ठिकाणी द्विलक्षी अभ्यासक्रम हा सन १९७८ पासून राबविण्यात येत आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत कार्यरत शिक्षक/निर्देशक/शिक्षकेतर कर्मचारी यांना माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन निर्णय, उच्च व तंत्रशिक्षण विभाग क्र.एन.सी.जी./१७९४/१८०९/(२९७६)/वि.शि. ४ दिनांक २३ मार्च, १९९८ नुसार कालबध्द पदोन्नती (वरिष्ठ श्रेणी) मंजूर करण्यात आल्या होत्या, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, कालबध्द पदोन्नतीचा लाभ दिनांक १/१०/१९९४ पासून देण्यास शासनाने धोरण निश्चित केले आहे, हे ही खरे आहे काय,

- (५) असल्यास, उक्त प्रकरणी अनेकांना त्याचा लाभ मिळाला नाही, हे ही खरे आहे काय,
- (६) नसल्यास, दिनांक २३ मार्च, १९९८ नुसार उपलब्ध पदोन्नती (वरिष्ठ श्रेणी) मंजूर करण्यात येतील काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

(३) व (४) नाही, राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागाचा शा.नि.क्र.एसएसएन-२६९५/५५०/मशि-२, दिनांक ३०.४.१९९८ अन्वये कालबद्ध पदोन्नती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार उ.व.तं.शि.विभागाचा शा.नि.क्र. टिएसए-१००२/(२७३७)/व्यशि-४, दिनांक १२.७.२००४ अन्वये राज्यातील अशासकीय तंत्र माध्यमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर व +२ स्तरावरील अशासकीय अनुदानित द्विलक्षी व किमान कौशल्यावर आधारीत व्यवसाय अभ्यासक्रमातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक १.६.२००४ पासून कालबद्ध पदोन्नती योजना लागू केली आहे.

(५) अशासकीय अनुदानित संस्थेतील कर्मचाऱ्यांना (वर्ग-क व वर्ग-ड) १२ वर्षांच्या नियमित सेवेनंतर त्यांच्या पदोन्नती साखळीतील पदोन्नतीसाठी पद अस्तित्वात नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांना कालबद्ध वेतनश्रेणी देय करण्यात आलेली आहे. सदर योजना ही दिनांक १.६.२००४ पासून अंमलात आली असल्यामुळे त्या दिनांकापासून सदर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. ६ व्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी उ.व.तं.शि.विभागाचे दिनांक २७.८.२००९ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेली सुधारीत वेतनश्रेणी लागू केलेली असून सदर शासन निर्णयामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देताना कोणती वेतनश्रेणी व ग्रेड वेतन द्यावे याबाबतचा उल्लेख केलेला नसल्यामुळे कालबद्ध पदोन्नती मंजूर करण्यास अडचण निर्माण झालेली आहे. सदर बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

(६) सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक ८.६.१९९५ व शालेय शिक्षण विभागाचे दिनांक ३०.४.९८ च्या शासन निर्णयाच्या आधारे उच्च व तंत्र शिक्षण वि.चा दिनांक १२.७.२००४ च्या शा.नि.अन्वये कालबद्ध पदोन्नती योजना लागू केलेली आहे.

**कळमनुरी (जि.हिंगोली) तालुक्यातील विविध भागातील
अवैध व्यवसायांना पायबंद घालण्याबाबत**

(५३) * १८८३१ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.सुभाष झांबड : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळमनुरी (जि.हिंगोली) तालुक्यातील विविध भागांमध्ये चालता बोलता मटका, मोबाईल मटका, अवैध गुटखा, अवैध दारुविक्री इ. अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने चौकशी करून येथील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे हिंगोली पोलीस दलाकडून कळमनुरी तालुक्यात चोरून लपून चालणाऱ्या अवैध धंद्याची माहिती काढून वेळोवेळी अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. जानेवारी, २०१६ मध्ये जुगाराच्या ४ केसेस मध्ये ४ आरोपींना अटक करण्यात आली असून दारुबंदीच्या ९ केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत व यामध्ये एकूण ९ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तसेच गुन्हेगार तडीपार/हद्दपारीच्या ६ केसेस करण्यात आल्या आहेत. तसेच सदर अवैध धंद्यास आळा घालण्यात असमर्थ असणाऱ्या २ बिट जमादारास पोलीस मुख्यालय येथे संलग्न करण्यात आले असून त्याची खात्यांतर्गत चौकशी चालू आहे.

(३) विलंब झालेला नाही.

राज्यातील न्यायाधिकांची रिक्त पदे भरण्याबाबत

(५४) * १६२०७ श्री.गोपिकिशन बाजोरीया, श्रीमती स्मिता वाघ, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.राजेंद्र जैन, श्री.संदिप बाजोरिया, डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १३०४२ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात न्यायाधिकांची १७९ नविन पदे प्रस्तावित करण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रस्तावित पदे भरण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, त्याकरिता किती निधीची तरतूद करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) न्यायाधीशांची १७९ पदे भरण्याबाबतची कार्यवाही पुढीलप्रमाणे आहे:-

१. वरील पदांपैकी जिल्हा न्यायाधीशांची ३२ पदे भरलेली आहेत.
२. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या संवर्गात तयार असलेल्या निवडसूचीतून उच्च न्यायालयाच्या स्तरावर ३५ पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.
३. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या २२७ पदांचा निकाल जाहीर केलेला आहे. सदर २२७ पदांमध्ये उपरोक्त १७९ पदांमधील ११२ पदांचा समावेश आहे.

(३) सदर न्यायाधीशांच्या पदांसाठी रुपये ४८,२३,७९,०००/- आवर्ती खर्च व रुपये १७,७३,०००/- अनावर्ती खर्चापैकी वित्तीय वर्ष सन २०१४-१५ साठी रुपये ४३,२७,०००/-आवर्ती व रुपये ३६,००,०००/- अनावर्ती तरतूद करण्यात आली होती. तसेच वित्तीय वर्ष सन २०१५-१६ साठी संपूर्ण आवर्ती तरतूद व उर्वरित अनावर्ती तरतूद करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
परिसरातील झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत**

(५५) * १४६८५ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, श्री.हरिसिंग राठोड, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात सुमारे ७०-८० हजार झोपड्या असून विमानतळाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक जागेवरील झोपड्या हटविण्यात येणार असून त्यांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, मा.मुख्यमंत्री यांनी विमानतळासह संरक्षण, रेल्वे, आयुर्विमा महामंडळ इत्यादी केंद्र शासनाच्या विविध विभागाच्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचे जाहीर करूनही सांताक्रुझ येथील विमानतळाजवळील इंदिरानगर, नेहरूनगर परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रलंबित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर जागेवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत व त्या कामास गती देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) विमानतळाच्या अधिसूचित जागेवर स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेस केंद्र शासनाच्या हवाई वाहतुक मंत्रालयाची तत्वतः मान्यता आहे. त्यास अनुसरून विमानतळ अधिसूचित क्षेत्राच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये स्वतंत्र विनियम अंतर्भूत करणेचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमानतळ अधिसूचित क्षेत्रामध्ये व त्या बाहेरही झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे. प्रस्तावित विनियमाबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण झालेली असून अंतिम निर्णय संकल्पित आहे. विमानतळ अधिसूचित क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन होईल याबाबत शासन प्रयत्नशील आहे.

(२) ते (५) प्रस्तुत प्रकरणी जुहू एअरपोर्टचे विमानतळ प्राधिकरणाचे क्षेत्र मंजूर विकास योजनेमध्ये विविध आरक्षणाखाली प्रस्तावित आहे. सदर ठिकाणी विमानतळ प्राधिकरणाचा विमानतळ विकासाचा प्रस्ताव आहे. त्याकरिता मंजूर विकास आराखड्यामध्ये फेरबदल करावा. अशी विमानतळ प्राधिकरणाची विनंती आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या विनंतीस अनुसरून शासनाने मंजूर विकास आराखड्यामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१अेअे) अन्वये फेरबदल करणेचा निर्णय घेतलेला आहे. सदर निर्णय घेताना शासनाने विमानतळ प्राधिकरणाच्या इंदिरानगर व नेहरूनगर या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी भूखंड राखीव ठेवण्याची दक्षता घेतलेली आहे. मंजूर विकास आराखड्यामधील प्रस्तावित फेरबदलावर नागरिकांच्या सूचना/हरकती मागविणेत येत असून याबाबत वैधानिक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून अंतिम निर्णय संकल्पित आहे.

ठाणे मेट्रो प्रकल्पाबाबत

(५६) * १५००० अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक ११८८८ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे मेट्रो प्रकल्पाचा दिल्ली मेट्रो रेल महामंडळाकडून माहे जानेवारी, २०१६ पर्यंत प्राप्त होणारा सुधारीत सुसाध्यता अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,

(२) असल्यास, केव्हा व सदरहू अहवालाचे स्वरूप काय आहे,

(३) तसेच या प्रकल्पाचे कामास प्रत्यक्षात केव्हापासून सुरुवात करण्यात येणार आहे व त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही.

वडाळा-घाटकोपर-ठाणे (तीन हात नाका)- कासारवडवली मेट्रो मार्गाचा सुधारित सुसाध्यता अभ्यास अहवाल दिल्ली मेट्रो रेल महामंडळाकडून मार्च, २०१६ अखेरपर्यंत प्राप्त होणे अपेक्षित आहे. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक त्या मंजूरीसह सदर प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्तरावर कार्यवाही करण्याचे नियोजित आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

कांदिवली (मुंबई) येथील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत

(५७) * १५४६१ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कांदिवली (मुंबई) येथील नागरी समस्यांकडे मुंबई महानगरपालिका वाहतूक विभाग आणि लोकप्रतिनिधी सातत्याने दुर्लक्ष करित असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कारणास्तव नागरिकांची गैरसोय दुर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर लोहमार्ग पोलीस दलात उपअधिकांसह पोलिसांची
 २५ टक्के पदे रिक्त असल्याबाबत**

(५८) * १६१८८ श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर लोहमार्ग पोलीस दलात उपअधिकांसह पोलिसांची २५ टक्के पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रिक्त पदे ठेवण्याची कारणे काय आहेत,

(३) तसेच, सदर पदे भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

नागपूर लोहमार्ग पोलीस दलात उप अधिकांसह पोलिसांची १२९९ पदे मंजूर असून त्यापैकी १२३६ पदे भरलेली आहे. त्यामुळे रिक्त पदांची टक्केवारी ५ टक्के आहे.

(२) पदोन्नती, बदली व सेवानिवृत्ती इत्यादि प्रशासकीय कारणांमुळे सदर पदे रिक्त आहेत.

(३) सदर पदे भरणेबाबत प्रशासकीय कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता वाढविण्याबाबत
 नेमण्यात आलेल्या समित्यांबाबत**

(५९) * १६८२० श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता कशी वाढविण्यात येईल याचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांच्या दोन समित्या नेमण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त समित्यांची रचना व कार्यकक्षा काय आहेत,
- (३) असल्यास, उक्त समित्यांचे अहवाल प्राप्त झाले, त्यांचे स्वरूप काय आहे व त्यावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) मुंबई, मुंबई उपनगरे व परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सक्षम करणे आणि सर्वसंबंधित संस्थांमध्ये समन्वय राखून वाहतूक विषयक आवाहनांचा एकत्रित व परस्पर योजना व उपक्रमाद्वारे मुकाबला करण्याच्यादृष्टीने मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एकिकृत मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण दिनांक १२ फेब्रुवारी, २००८ च्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आले आहे.

मुंबईतील वाहतूकीचा सर्वांगीण शास्त्रोक्त अभ्यास करून त्यावरील उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वसमावेशक चलनशिलता आराखडा बनविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मेसर्स लि असोसिएटस् साऊथ आशिया प्रा.लि. या सल्लागाराची नेमणूक केली आहे.

(३) व (४) एकिकृत मुंबई महानगर परिवहन प्राधिकरणाकडून वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित संस्था/स्थानिक स्वराज्य संस्था यांना वाहतूक विषयक शिफारसी करण्यात येतात. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या मेसर्स लि असोसिएटस् साऊथ आशिया प्रा.लि. या सल्लागाराचा अंतिम अहवाल अद्याप महापालिकेकडे प्राप्त व्हावयाचा आहे.

**मिरा-भाईंदर (जि.ठाणे) येथील निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून
केलेले अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याबाबत**

(६०) * १५६८७ श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.विक्रम काळे, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मिरा-भाईंदर (जि.ठाणे) येथील दक्ष नागरिकांनी आयुक्त महानगरपालिका यांचेकडे मिरा-भाईंदर रोड, महेश इंडस्ट्रीयल इस्टेट, अशोका बियर बारच्या मागे श्री.रवी के. जैन यांनी ५००० चौ.फूटांचे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून केलेले अनधिकृत बांधकाम पाडून टाकण्याबाबत दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास लेखी मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, दिनांक ३ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास महापालिका अधिकाऱ्यांनी ते अनधिकृत बांधकाम पाडून टाकल्यानंतर श्री.रवी के.जैन यांनी पुन्हा त्याच ठिकाणी बांधकाम सुरु केल्याप्रकरणी एमआरटीपी कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) तदनुसार, श्री.रवी के.जैन यांचेविरोधात दंडात्मक व एमआरटीपी कायद्यांतर्गत कोणती कारवाई केली आहे,
- (४) तसेच, भविष्यात या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम होऊ नये म्हणून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, हे खरे आहे,

(३) व (४) सदर प्रकरणी मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून संबंधित विकासकाविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

शहरात अनधिकृत बांधकामे होऊ नयेत या दृष्टीने मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून दक्षता घेण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात वॉर्ड निहाय निधी वाटप व कचऱ्याचे योग्यप्रकारे वर्गीकरण करण्याबाबत

(६१) * १५१०० श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप

बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकीय भांडवली तरतुदीमधून सर्व क्षेत्र कार्यालयाकडील झाडण हद्दीतील कामे आऊटसोर्सिंग करण्याकरिता रक्कम रुपये ९,७७,५०,०००/- वर्गीकरणाव्दारे तरतूद उपलब्ध करून देण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आऊटसोर्सिंग करण्याकरिता करण्यात आलेली तरतूद वॉर्ड निहाय दिलेल्या तरतुदीनुसार होत नसल्याचे व कचऱ्याचे वर्गीकरणही योग्यप्रकारे केले जात नसल्याने शासनाने योग्यप्रकारे वॉर्ड निहाय निधी वाटप व कचऱ्याचे योग्यप्रकारे वर्गीकरण करण्याकरिता शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) आउटसोर्सिंग करण्याकरिता क्षेत्रीय कार्यालयनिहाय तरतूद करण्यात येते.

- सन २०१५-१६ मधील आउटसोर्सिंग करण्याकरिता रुपये २१,८५,४०,०००/- इतकी तरतूद उपलब्ध आहे.
- या व्यतिरिक्त सर्व क्षेत्रीय कार्यालयाकरिता रुपये ९,७७,५०,०००/- वर्गीकरणाद्वारे (पुनर्विनियोजनाद्वारे) उपलब्ध करून देण्यास मान्यता प्राप्त झाली असून, सदर निधीचे क्षेत्रीय कार्यालयनिहाय वाटप करण्यात आले आहे.
- कचऱ्याचे योग्यप्रकारे वर्गीकरण करण्याकरिता, २३०० कचरा वेचकांमार्फत सुका व ओला कचरा नागरिकांच्या घरोघरी जावून संकलित करण्यात येतो.
- वर्गीकृत कचरा संकलित करण्यासाठी कचरा वेचकांची संख्या वाढविणे आवश्यक असल्याने मुख्य सभा ठराव क्र. २५७, दिनांक २४.८.२०१५ अन्वये त्यास मान्यता घेण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरु असून, डिसेंबर, २०१६ अखेर १००% मिळकतीमधील वर्गीकृत कचरा संकलन करण्याचे पुणे महानगरपालिकेने नियोजन केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**डोंगरगाव परिसरात इंद्रायणी नदीची हायफ्लड लेवल मार्क केल्याने
 २००० हेक्टर निवासी क्षेत्र बाधीत झाल्याबाबत**

(६२) * १५६३५ श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पीएमआरडीएमध्ये डोंगरगाव परिसरात मा.न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जलसंपदा विभागाने इंद्रायणी नदीची हायफ्लड लेवल (एचएफएल) मार्क करून दिली, त्यामुळे सुमारे २००० हेक्टर निवासी क्षेत्र बाधीत झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्या परिसरातील विकास खुंटला आहे व विकास होत नसल्यामुळे पीएमआरडीएचे आर्थिक नुकसान होणार आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे अंशतः खरे आहे, याचिका क्र. ५२१५/२००८ वर मा.उच्च न्यायालय यांनी दिलेल्या दिनांक ०१.१२.२००९ रोजीच्या निकाल पत्रास अनुसरून जलसंपदा खात्याने दिनांक ११.१२.२०१४ रोजी डोंगरगाव परिसरासाठी निषेधक (निळी) व नियंत्रक (लाल) पुररेषा आखण्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र, त्या योगे त्या परिसरातील सुमारे २००० हेक्टर एवढे निवासी क्षेत्र बाधित झाले हे खरे नसून डोंगरगाव या गावातील सुमारे १३० हेक्टर एवढे निवासी क्षेत्र बाधित झाले आहे. तसेच डोंगरगाव परिसरातील सेक्टर एनओआर मधील लोणावळा ते कामशेत पर्यंत इंद्रायणीच्या नदीच्या काठाजवळील मौजे वरसोली, सदापुर, वाकसाई, मळवली, कार्ला या गावातील अंदाजे ६७० हे. निवासी क्षेत्र असे एकूण ८०० हे. क्षेत्र पुररेषेमध्ये समाविष्ट होत आहे.

(२) प्रादेशिक योजनेकरीता लागू असलेल्या प्रमाणित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली नुसार निळी पुररेषा व नदीचा काठ या क्षेत्रामध्ये कोणत्याही स्वरूपाची बांधकाम परवानगी अनुज्ञेय नाही. त्यामुळे पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आर्थिक नुकसान होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई येथील मुवे गावातील शेतकऱ्यांची घरे निष्काषित केल्याबाबत

(६३) * १४७९३ श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.प्रकाश बिनसाळे :
 सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई येथील मुवे गावातील शेतकऱ्यांनी गरजेपोटी बांधण्यात आलेली घरे सिडको प्राधिकरणाने माहे जानेवारी, २०१६ च्या दुसऱ्या सप्ताहात निष्काषित केली आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला देण्यात आला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) च्या सिडको प्राधिकरणाने जानेवारी, २०१६ च्या दुसऱ्या सप्ताहामध्ये घणसोली नोडमधील मौजे तळवली येथील सेक्टर क्र.२२, सर्वे क्र.२९, ३३, ३४, ४५, ५१ व ५३ येथील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केलेली आहे. सदर अनधिकृत बांधकामास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम, १९६६ अंतर्गत नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या, तथापि, घणसोली नोडमध्ये मौजे मुवे गाव आढळून येत नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मा.उच्च न्यायालयाचे स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याबाबत

(६४) * १४५९८ डॉ.अपूर्व हिरे, श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्रीमती दिप्ती चवधरी : तारांकित प्रश्न क्रमांक १२७७९ ला दिनांक २३ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात नाशिकसह विविध भागातून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्याबाबत सातत्याने मागणी होत असल्याने यामागणीच्या अनुषंगाने मा.मुख्य न्यायमूर्तींनी गठीत केलेल्या मा.मुंबई उच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींच्या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,

(२) असल्यास, प्रस्तुत अहवालाचे अनुषंगाने कोणता निर्णय घेण्यात आला व उक्त निर्णयानुसार काय कार्यवाही करण्यात आली आहे,

(३) मा.उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करणे ही बाब केंद्र शासनाचे अखत्यारीतील असल्याने नाशिक व अन्य ठिकाणी मा.उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याची निकड विचारात घेता शासनाकडून कोणते विशेष प्रयत्न वा केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यात आला वा येत आहे,

(४) कोल्हापुर येथे मा. उच्च न्यायालयाचे खंडपीठ अथवा सर्कीट बेंच सुरु करण्यात यावे, यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(५) असल्यास, राज्य शासनाने कोल्हापुर येथे खंडपीठ अथवा सर्कीट बेंच होण्याकरिता मा. उच्च न्यायालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे काय,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) राज्य पुर्नरचना अधिनियम, १९५६ च्या कलम ५१(२) मधील तरतुदीनुसार संबंधित राज्याचे मा.राज्यपाल व संबंधित उच्च न्यायालयाचे मा.मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी विचार विनिमय करून एखाद्या ठिकाणी उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्याबाबतचे आदेश मा.राष्ट्रपती महोदयांमार्फत निर्गमित केले जातात. राज्यातील विविध भागातून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्याबाबत सातत्याने मागणी होत असल्याने या मागणीच्या अनुषंगाने मा.मुख्य न्यायमूर्तींनी मुंबई उच्च न्यायालयातील तीन न्यायमूर्तींची समिती गठीत केली आहे. या समितीचा अहवाल अद्यापि अप्राप्त आहे.

(३), (४) व (५) राज्यात उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ स्थापन करण्यास बराचसा कालावधी लागू शकतो, ही बाब विचारात घेवून प्रलंबित खटल्यांची संख्या, मुंबई शहरापासूनचे अंतर व लोकसंख्या या निकषांवर कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्यास मान्यता देण्यात यावी तसेच पुणे येथेही मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ (सर्किट बेंच) स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा अशी शिफारस मा.मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई यांना शासनाने केली आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील वाहतूक पोलीसांच्या सुरक्षिततेबाबत

(६५) * १५६२२ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील वाहतूक पोलीसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून सन २०१६ च्या सुरुवातीलाच माटुंगा वाहतूक विभागाचे नितीन परब नाकाबंदीसाठी असताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषीपितावर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच, राज्यातील वाहतूक पोलीसांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) या घटनेबाबत पोलीसांनी केलेल्या चौकशीमध्ये विनापरवाना वाहन चालविणाऱ्या दुचाकी स्वाराने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने दुचाकी चालवून पोलीस अंमलदारास जोरदार धडक दिल्यामुळे सदर अपघात घडल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ३/२०१६, भा.दं.वि.सं. कलम २७९, ३३८, ३०४(अ) सह मो.वा.का. कलम ३, १८१, १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणी दोषारोप पत्र सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) राज्यातील वाहतूक पोलीसांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतात:-

१. नाकाबंदीच्या वेळी उपलब्ध असलेले बॅरीकेडस नियमितपणे वापरणे व सायंकाळी अंधार पडल्यावर कर्तव्यावर असताना नाकाबंदीच्या वेळी लाईन बॅटन व रिप्लेक्टर जॅकेट वापरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
२. वाहतूक पोलीस अधिकारी/अंमलदार कर्तव्यावर असताना वाहनचालक हुज्जत घालत असल्यास त्याच्याशी वाद न करता, त्यांच्याविरुद्ध न्यायालय मोटार वाहन कायद्यांतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
३. गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्तव्य करताना एक कर्मचारी न नेमता दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येऊन संपर्काकरीता वॉकीटॉकी देण्यात येते. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या वेळी किंवा नियोजित कार्यक्रमावेळी वाहतूक पोलीसांसोबत खाकी गणवेशातील लाठीधारी अंमलदारांची देखील नेमणूक करण्यात येते.
४. वाहतूक पोलीस अधिकार/अंमलदार यांना कर्तव्यावर असताना स्वतःची काळजी कशी घ्यावी याबाबत सूचना/मार्गदर्शन करण्यात येते.
५. वाहतूक पोलीसांचे उजळणी प्रशिक्षण घेऊन पोलीस अंमलदार शारिरीकदृष्ट्या सक्षम राहतील याकडे विशेष लक्ष दिले जाते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील
एक्स-रे विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत**

(६६) * १६२१९ प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील एक्स-रे विभागाची व्यवस्था बिकट होत असून पुरेशा तंत्रज्ञांअभावी काही महिन्यांपासून रविवारी व रात्रपाळीत एक्स-रे सुविधा बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रुग्णालयातील एक्स-रे विभागातील जवळपास ४१ तंत्रज्ञांची रिक्त पदे आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त रिक्त पदे भरून हा विभाग २४ तास सुरु ठेवण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामधील क्ष-किरण तंत्रज्ञांची २० पदे रिक्त आहेत ही वस्तुस्थिती आहे. तथापि रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून या रुग्णालयातील उपलब्ध कर्मचारी वर्गाकडून क्ष-किरण विभागासोबत सी.टी. स्कॅन विभागाच्या सेवा २४ तास सुरु ठेवण्यात येतात. तसेच एम.आर.आय. विभाग रात्री ८ वाजेपर्यंत सुरु ठेवला जातो.

(३) केईएम, सायन व नायर या प्रमुख रुग्णालयातील क्ष-किरण तंत्रज्ञांची रिक्त पदे सुधारित अर्हतेनुसार भरण्यासाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

सदर भरती प्रक्रियेमधून निवड केलेल्या ३५ उमेदवारांपैकी, २३ उमेदवारांना महानगरपालिकेमार्फत नेमणूक पत्रे देण्यात येत आहेत.

तथापि, सदरहू निवडीदरम्यान सुधारित अर्हतेबाबत आक्षेप असल्या कारणाने तदर्थ तत्वावर याचिका असलेल्या क्ष-किरण तंत्रज्ञांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सध्या सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून मा.न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

तसेच पदोन्नतीने भरण्यात येणाऱ्या २१ उमेदवारांच्या नेमणूकीची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत प्रगतीपथावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहरातील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर
जागतिक दर्जाचे थीम पार्क उभारण्याबाबत**

(६७) * १४७६६ आर्कि.अनंत गाडगीळ, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर जागतिक दर्जाचे व पर्यटकांचे आकर्षण ठरणारे थीम पार्क उभारण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी मा.मुख्यमंत्री यांची भेट घेवून निवेदनाद्वारे मागणी केली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीवर शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, मुंबई शहरातील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेवर एका राजकीय पक्षाने थीम पार्क उभारण्याची आणि दुसऱ्या एका राजकीय पक्षाने वॉर मेमोरीयल (युद्ध स्मारक) उभारण्याची मागणी केली आहे.

(२) व (३) सदर मागण्यांच्या अनुषंगाने तपासणी करून नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

**मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान योजनेतर्गत
सार्वजनिक शौचालये बांधण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत**

(६८) * १५९३१ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.(श्रीमती)

नीलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान योजनेतर्गत सार्वजनिक शौचालये बांधण्याचा निर्णय घेतला आहे काय, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरचे काम पूर्ण करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत काय,

(३) असल्यास, तीन पेक्षा कमी कंत्राटदार असल्यास पुन्हा निविदा मागविण्यासाठी तरतूद असतांनाही ३ पेक्षा कमी निविदा येऊनही कंत्राटदारांना कामे दिली आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदरच्या कामाचे कंत्राट देताना एका कंत्राटदाराला दोनपेक्षा अधिक कामे न देण्याची अट असूनही अनेक कंत्राटदारांना चार ते पाच कामे देण्यात आली आहेत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, परिमंडळ निहाय निविदा न मागविता विभागनिहाय निविदा मागवण्याची कारणे काय आहेत,

(६) या संपूर्ण प्रकरणामध्ये अनियमितता झाली असून कंत्राटदारांना जाणीवपूर्वक महानगरपालिकेची लुटमार करण्याची संधी देण्यात आल्याचा आक्षेप घेतला जात असल्याने या संपूर्ण प्रक्रियेची शासन चौकशी करणार आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३) व (४) होय, हे खरे आहे.

(५) स्वच्छ भारत अभियानांतर्गत "हागणदारी मुक्त" मुंबई करण्याच्या मोहिमेस गती मिळावी म्हणून परिमंडळ निहाय निविदांऐवजी विभागनिहाय निविदा बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मागविण्यात आल्या होत्या.

एका विभागात एक कंत्राटदार नेमण्यात आल्याने शौचालये बांधण्याचे काम सुकर व गतिमान होईल यासाठी हा बदल करण्यात आला.

(६) सदर प्रकरणाची तपासणी करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना देण्यात आलेल्या आहेत.

पोलीस अधिकाऱ्याने पत्रकाराला केलेल्या अमानुष

मारहाण प्रकरणी कारवाई करण्याबाबत

(६९) * १४९५३ श्री.जयवंतराव जाधव : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथे पालकमंत्र्यांच्या विरोधात दिनांक २१ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास झालेल्या शेतकरी मोर्चाच्या वेळी पोलीस उपायुक्तांनी पत्रकारांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी दिनांक २१ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास तक्रार दाखल करूनही दिनांक २५ नोव्हेंबर, २०१५ पर्यंत गुन्हा दाखल केलेला नव्हता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पत्रकाराला केलेल्या अमानुष मारहाणीबाबत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता दिनांक २३ व २४ नोव्हेंबर २०१५ रोजी विविध माध्यमे व स्वयंसेवी संघटनांनी मोर्चे, धरणे, रास्ता रोकड इ. आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय. हे खरे आहे.

(२) उक्त प्रकरणी प्राप्त तक्रार अर्जावरून दि. २२.११.२०१५ रोजी सदर घटनेची सविस्तर चौकशी करण्याचे पोलीस उप आयुक्त नाशिक शहर, मुख्यालय यांना आदेशीत करण्यात आले. त्याप्रकरणी त्यांनी सविस्तर चौकशी केली आहे.

(३) होय. हे खरे आहे.

(४) उपरोक्त प्रकरणी करण्यात आलेल्या तपासावेळी मारहाण करण्यात आल्याचे नमुद केलेले पत्रकार तसेच घटनेच्यावेळी उपस्थित पत्रकार, राजकीय पुढारी व बंदोबस्तासाठी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचे जबाब नोंदविण्यात आले. सदर घटनेबाबत माहित असल्यास कळविणेबाबत वृत्तपत्रातून दोन वेळा जाहिर निवेदन करण्यात आले. एकंदर चौकशीत नोंदविलेले जबाब, उपलब्ध छायाचित्रे, व्हिडीओ क्लिप तसेच, मारहाण करण्यात आल्याचे नमुद करण्यात आलेले पत्रकार यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र व त्यावरील अभिप्रायावरून पोलीस उपायुक्त यांनी अथवा इतर पोलीस अधिकारी वा कर्मचारी यांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी लाठीचार्ज केल्याचे अथवा लाठी उगारल्याचे निष्पण झालेले नाही. तसेच, मारहाण करण्यात आल्याचे नमुद करण्यात आलेले पत्रकार यांना कोणीही मारहाण केल्याचे निष्पण झालेले नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मूल (जि.चंद्रपूर) नगरपरिषद क्षेत्रातील बेकायदेशीर
 ले-आऊटची चौकशी करण्याबाबत**

(७०) * १७७०७ श्रीमती शोभाताई फडणवीस : तारांकित प्रश्न क्रमांक १३८७९
 ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय
 मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मूल (जि.चंद्रपूर) न.प. क्षेत्रात सन २००५ ते २०१५ या कालावधीत ५८
 खाजगी ले-आऊट धारकांना अनधिकृत बेकायदेशीर मंजूरी देण्यात आली, हे खरे
 आहे काय,

- (२) असल्यास, सदर बेकायदेशीर ले-आऊटची चौकशी करण्याबाबत सचिव, नगर विकास विभाग यांना दिनांक १८ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना दिनांक १ जुलै, २०१५ रोजी वा त्यासुमारास लेखी पत्र देवून ही कार्यवाही केली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) सन २००५ ते २०१५ या कालावधीत नियमांचे पालन न करून परवानगी दिल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे,
- (२) या प्रकरणी कोणतीही कार्यवाही केलेली नाही, हे खरे नाही.
- (३) या संदर्भात लोकप्रतिनिधींनी दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना अहवाल देण्याबाबत दिनांक ०३/०६/२०१५ च्या शासन पत्रान्वये कळविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी, चंद्रपूर व नगर रचनाकार, चंद्रपूर या द्विसदस्यीय समितीने आपला अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला. यानुषंगाने जिल्हाधिकारी यांनी दिनांक ०४/०२/२०१६ व दिनांक ०६/०२/२०१६ रोजी मूल येथे व्यक्तीशः भेट दिली. जिल्हाधिकारी, चंद्रपूर हे कार्यवाहीचा अंतिम अहवाल शासनास सादर करणार आहेत, त्यानुसार दोषी व्यक्तींवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याबाबत

(७१) * १५७७९ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.रामराव वडकुते, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश बिनसाळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील, डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.माणिकराव ठाकरे, आर्कि.अनंत गाडगीळ, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.आनंदराव पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.हरिसिंग राठोड, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, दिवसा घरफोडी, चोरी, दंगा आणि दुखापत या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचा अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयाने तयार केला असल्याने दिनांक २६ डिसेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, पुणे येथे सन २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे सन २०१४ मध्ये १९८ बलात्काराचे गुन्हे घडले होते सन २०१५ मध्ये संख्या वाढून २६४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत, याशिवाय विनयभंगाच्या व खुनाच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर गुन्ह्यांना आळा घालण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

राज्यातील सर्व घटकांची गुन्हे विषयक सांख्यिकी माहिती प्रत्येक महिन्यास पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये संकलित केली जाते. सदरची माहिती संकलित करताना त्या संबंधित महिन्याची आकडेवारी व त्या महिन्याची मागील वर्षाची आकडेवारी याबाबत तुलना केली जाते. अशा गुन्ह्यांच्या आकडेवारीचा माहे ऑक्टोबर, २०१५ चा तुलनात्मक तक्ता डिसेंबर, २०१५ मध्ये तयार करण्यात आला होता. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, दिवसा घरफोडी, चोरी, दंगा आणि दुखापत या गुन्ह्यांची सांख्यिकी माहिती तयार करण्यात आली होती. त्यामध्ये खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दंगा, दुखापत व दरोडा या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे, तर खून व जबरी चोरी या गुन्ह्यामध्ये घट झाल्याचे दिसून येते.

(२) पुणे शहर येथे बलात्कार या शिर्षाखाली सन २०१४ मध्ये १८९ गुन्हे दाखल होते तर सन २०१५ मध्ये २६६ गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच विनयभंग या शिर्षाखाली जानेवारी, २०१५ अखेर ७५ गुन्हे दाखल होते. माहे जानेवारी, २०१६ अखेर ४४ गुन्हे दाखल होते. व खून या शिर्षाखाली माहे जानेवारी, २०१५ अखेर पर्यंत १३ गुन्हे दाखल असून माहे जानेवारी, २०१६ अखेरपर्यंत ६ गुन्हे दाखल होते.

उपरोक्त आकडेवारी पहाता पुणे शहर येथे बलात्कार या शिर्षाखाली गुन्ह्यात वाढ झाली असली तरी विनयभंग व खुनाच्या गुन्ह्यांमध्ये घट झाल्याचे दिसून येते.

(३) राज्यातील गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तसेच त्यास अटकाव करण्याच्या दृष्टीने पोलीस महासंचालक कार्यालये दिनांक १७.१२.२०१५ च्या परिपत्रकान्वये राज्यातील सर्व पोलीस घटकप्रमुखांना आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

डान्सबार वरील बंदी उठल्याबाबत

(७२) * १५६६१ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश गजभिये, श्री.विक्रम काळे, श्री.सुनिल तटकरे, श्री.ख्वाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मा.सर्वोच्च न्यायालयाने डान्सबार वरील बंदी उठविल्यानंतर मुंबई पोलिसांकडे डान्सबारच्या परवान्यासाठी १५० अर्ज आले असले तरी यासंदर्भात अटीची पूर्तता केली नसल्याने एकाही डान्सबारला परवाना देण्यात आला नसल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, डान्सबारमधील महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या अटीची पूर्तता करणा-यांनाच परवाना देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच, डान्सबारवरील बंदी उठविल्यानंतर तरुण पिढीवर त्याचा विपरित परिणाम होत असल्याने हा प्रकार रोखण्यासाठी शासनाने कोणती स्वतंत्र कायदेशीर तरतूद केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, त्याचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) ते (५) मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सुरु होणाऱ्या डान्सबारकरिता तत्कालीन महाअधिवक्ता यांनी केलेल्या शिफारशीनुसार तसेच मंत्रीगट उपसमितीने केलेली शिफारस विचारात घेऊन डान्सबारमध्ये होणाऱ्या अश्लील व असभ्य प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच महिलांचे व युवकांचे शोषण होऊ नये म्हणून नवीन अधिनियम तयार करण्याचे काम सुरु असून, चालू अधिवेशनात नवीन विधेयक सादर करण्यात येईल.

संगमनेर (जि.अहमदनगर) नगरपरिषदेस १०० टक्के अनुदान मिळण्याबाबत

(७३) * १७०८१ डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक १३०९९ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) संगमनेर (जि.अहमदनगर) नगरपरिषदेतील आस्थापनेवरील वेतन गटाप्रमाणे सेवानिवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन व वेतन पावर (मागील देणी व महागाई भत्ता फरकासह) १०० टक्के अनुदान मिळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी संबंधिताकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही कार्यवाही केली नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) अंशतः खरे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जानेवारी, २०१६ मध्ये नगरपरिषदेकडे सेवानिवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन व वेतन पावर (मागील देणी व महागाई भत्ता फरकासह) १०० टक्के अनुदान मिळण्यासाठी मागणी केलेली होती.

तथापि, शासन निर्णय, नगर विकास विभाग क्र. एमसीओ-२०१४/प्र.क्र. १५५/नवि-१४, दि. २५.०८.२०१४ अन्वये नगर परिषद/नगर पंचायत आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांचे वेतन व नियमित निवृत्ती वेतनासाठी १००% नगरपालिका सहायक अनुदानाची रक्कम काही अटींवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सदर शासन निर्णयानुसार ज्या नगर परिषद/ नगरपंचायतींची मागील आर्थिक वर्षाची अनुक्रमे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसूलीची प्रत्येकी टक्केवारी ९०% किंवा त्यापेक्षा जास्त असेल व त्यांच्या वेतन व निवृत्ती वेतनावरील खर्च सध्या अनुज्ञेय असलेल्या अनुदानाच्या रकमेपेक्षा जास्त असेल तर त्यांनी वाढीव अनुदानाची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संचालनालयाकडे करावयाची आहे.

शासन निर्णय, नगर विकास विभाग, दि. २५.०८.२०१४ अन्वये ९०% इतका कर वसूल न झाल्याने संगमनेर नगर परिषदेस १००% अनुदान प्राप्त होऊ शकत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**दहिसर (मुंबई) येथील मैदानासाठी आरक्षित भूखंड
शासनाने ताब्यात न घेतल्याबाबत**

(७४) * १६०४४ श्री.रामराव वडकुते, श्री.खवाजा बेग, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.आनंद ठाकूर, श्री.विक्रम काळे, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.अनिल भोसले, अॅड.राहुल नावेंकर, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दहिसर (मुंबई) येथील मैदानासाठी आरक्षित असलेला भूखंड शासनाने वर्षभरात ताब्यात घेतला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व तदनुसार सदर प्रकरणी जबाबदार असणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) "आर" विभागाच्या मंजूर पुनर्रचित विकास आराखड्यामध्ये दहिसर (मुंबई) येथे मैदानासाठीची एकूण ६७ आरक्षणे आहेत. त्यापैकी २८ आरक्षणे महानगरपालिकेच्या मालकीची आहेत व महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**नालासोपारा (जि.ठाणे) येथील पंडित भिमसेन जोशी रुग्णालयास
सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत**

(७५) * १७२८५ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.किरण पावसकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नालासोपारा (जि.ठाणे) येथील पंडित भिमसेन जोशी रुग्णालय अपूर्ण अवस्थेत असतानासुद्धा त्याचा उद्घाटन सोहळा दिनांक १० जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास झालेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या रुग्णालयाची केवळ इमारत उभी असून डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय इतर कर्मचारी वर्ग यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त रुग्णालयात कोणतीही सोयीसुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही,

मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे प्रस्तावित २०० खाटांचे रुग्णालय सन २०१७ पर्यंत टप्प्या-टप्प्याने कार्यान्वित करावयाचे आहे. माहे मार्च, २०१६ पर्यंत सदर रुग्णालयात १०० खाटा कार्यान्वित करावयाच्या होत्या. या १०० खाटा आणि रुग्णालयाचा तळ मजला, पहिला मजला व दुसरा मजला सुरु करण्यासाठी आवश्यक बांधकाम, वीज, पाणी, अग्निशमन यंत्रणा इत्यादी बाबींची पूर्तता महानगरपालिकेकडून करण्यात आल्यानंतरच या रुग्णालयाचे दि.१०/०१/२०१६ रोजी उद्घाटन करण्यात आले आहे.

(२) हे खरे नाही,

या रुग्णालयातील १०० खाटा कार्यान्वित करण्याकरीता आवश्यक असलेल्या वैद्यकीय कर्मचारीवृंदाची भरती करण्याकरीता मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेद्वारे ३ तज्ञ डॉक्टर्स, ४ वैद्यकीय अधिकारी, १९ स्टाफ नर्स, ५ औषध निर्माण अधिकारी, १ क्ष-किरण तंत्रज्ञ, ३ प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय १७ अर्धवेळ तज्ञ डॉक्टर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त ३ तज्ञ डॉक्टर्स, ४ वैद्यकीय अधिकारी, ५ परिसेविका आणि १८ स्टाफ नर्स यांची ठोक मानधन तत्वावर महानगरपालिकेकडून नियुक्ती करण्यात आली आहे.

(३) हे खरे नाही,

या रुग्णालयात स्त्रीरोग व प्रसुती, बालरोग, वैद्यकीय पॅथॉलॉजी, क्ष-किरण, अपघात विभाग इत्यादी विभाग कार्यरत असून रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाजवळील असलेल्या एका नामांकित
शाळेतील विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत**

(७६) * १५३९१ अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाजवळील असलेल्या एका नामांकित शाळेत पाचवीमध्ये शिकणा-या ९ वर्षीय विद्यार्थीनीवर २० वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घडली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात शिवाजी पार्क, दादर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या वर्षभरात ४४७ अल्पवयीन मुली नराधमांच्या वासनेच्या बळी ठरल्या तर ९२२ अल्पवयीन मुलींचे अपहरण आले तर त्यातील ४०० मुली अद्याप बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय निदर्शनास आले,
- (५) तदनुसार, दोषी व्यक्तीवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

(२) होय,

(३) सन २०१५ च्या सांख्यिकी माहितीनुसार बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराचे ४४७ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ४२३ गुन्हे उघड झाले आहेत. तसेच अल्पवयीन मुलींचे अपहरणाचे ९२२ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ५२२ गुन्हे उघड झाले आहेत.

(४) व (५) पिडीत मुलगी ही फिर्यादी महिलेची भाची असून, पिडीत मुलगी ही छबिलदास हायस्कूल, दादर (प) मुंबई येथे इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत आहे. पिडीत मुलगी दि.८.१.२०१६ रोजी शाळेत गेली शाळेतून शाळेच्या बसने घरी आलेली नसल्याने फिर्यादीने पिडीत मुलीचा शोध घेतला. पिडीत मुलगी शाळेत मिळाल्यानंतर पिडीत मुलीने तिच्यावर शाळेतील कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या एका माणसाने लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीला सांगितले.

फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गु.र.क्र.१२/२०१६ कलम ३७६ भादविसं सह ४, ८, १२ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीस दि. ८.१.२०१६ रोजी अटक करण्यात आले असून, आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

अलिबाग व मुरुड (जि.रायगड) तालुक्यातील सागरी धुप प्रतिबंधक बंधारे बांधकामास मान्यता देण्याबाबत

(७७) * १६५१५ श्री.जयंत पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अलिबाग व मुरुड (जि.रायगड) तालुक्यातील सागरी धुप प्रतिबंधक बंधान्यांना मान्यता देण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र मेरिटार्डम बोर्डाकडे प्रस्ताव सादर केले असताना दिनांक ३१ जानेवारी, २०१६ पर्यंत प्रस्तावांना मान्यता देण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त तालुक्यातील शेती व बागायती सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने प्रस्तावांना मान्यता देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

कारण शासन निर्णय दिनांक २१/७/२०१५ नुसार सागरी धुप प्रतिबंधक बांधकाम ही राज्यस्तरीय योजना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात आलेली आहेत. त्यामुळे फक्त मुरुड तालुक्यातील १ सागरी धुप प्रतिबंधक बंधान्यांना मान्यता देण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी सादर केलेला प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या किनारी अभियंता यांना हस्तांतरीत करण्यात आलेला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

महानंद डेअरीतील आर्थिक गैरव्यवहाराबाबत

(७८) * १६३२८ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.सुभाष झांबड, श्री.हरिसिंग राठोड, डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महानंद डेअरीच्या संचालकांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुका दूध संघाला नियमबाह्यरित्या ६५ लाख रुपयांचे अग्रीम दिल्याप्रकरणी तसेच कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी बरखास्त केलेल्या महानंद डेअरीचे तत्कालिन संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक व वित्त सल्लागार व इतर १५ जणांविरुद्ध गोरेगांव, मुंबई येथील वनराई पोलीस स्थानकात दिनांक १९ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास तक्रार नोंदविण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, महानंद डेअरीचे बरखास्त केलेले तत्कालीन संचालक मंडळ, अशा १८ आणि इतरांच्याविरुद्ध वनराई पोलीस ठाणे, मुंबई येथे गु.र.क्र. २२/१६ प्रमाणे दि. १८ जानेवारी, २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा आर्थिक गुन्हे शाखा गु.र.क्र. ०३/१६ असा आहे.

(२) चौकशीमध्ये, महासंघाचे तत्कालीन संचालक मंडळातील सदस्यांनी दूध महासंघाच्या आर्थिक हिताचे रक्षण करण्याचे कर्तव्य, जबाबदारी असताना भूम संघाचे तत्कालीन प्रतिनिधी व महासंघावरील प्रतिनिधी संचालक यांनी संगनमताने कटकारस्थान करून दूध महासंघाच्या निधीचा अपहार केला असे निष्पन्न होत आहे. त्यांच्या विरोधात पुढील कारवाई करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**अंबरनाथ (पश्चिम) (जि.ठाणे) येथे रेल्वे स्टेशन जवळील परिसरात
रिक्षाचालकांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याबाबत**

- (७९) * १५६४६ श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) अंबरनाथ (पश्चिम) शहरातील (जि.ठाणे) रेल्वेस्टेशन जवळील परिसरात रिक्षा वाहतुकदार रिक्षास्टॅंड सोडून रेल्वे जिऱ्याजवळ प्रवासी मिळण्याकरीता मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त रेल्वे स्टेशन जवळील परिसरात रिक्षा वाहतुकदारांनी सकाळच्या वेळेस गर्दी केल्याने चाकरमान्यांना तसेच दैनंदिन प्रवाशांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहचण्यास विलंब व अडचणीचे होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी अंबरनाथ (पश्चिम) शहरातील स्थानिकांनी अंबरनाथ पोलीस स्टेशन यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) अंबरनाथ (पश्चिम) रेल्वे स्टेशन जिऱ्या जवळून बाहेरील बाजूस स्टेशनला येणारा जाणारा मार्ग गेला असून पीक अवर्स वेळी शहरातून रिक्षाने येणारे प्रवासी उतरविण्यास स्टेशनचे जिऱ्याजवळ रस्त्यावर रिक्षा थांबत असतात. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात वाहतूक समस्या निर्माण होत असते, तथापि, त्या ठिकाणी वाहतूक पोलीस कार्यरत असल्याने दैनंदिन प्रवाशांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहचण्यास विलंब व अडचणीचे होत नाही.

(३) अंबरनाथ (पश्चिम) रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीसंदर्भात लेखी तक्रारी जानेवारी, २०१६ च्या सप्ताहात वाहतूक विभागाकडे प्राप्त झालेल्या नाहीत.

(४) अंबरनाथ (पश्चिम) रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात वाहतूक नियमानासाठी दैनंदिन कर्मचारी नेमण्यात येत असून परिसरातील वाहतूक नियमनाचे उल्लंघन करणाऱ्या कसुरदार रिक्षा चालकांविरुद्ध सन २०१५ मध्ये एकूण १२,१२३ केसेस करून रु.१२,४१,४००/- तडजोड शुल्क तसेच जानेवारी ते फेब्रुवारी, २०१६ या दोन महिन्यात एकूण १,२३३ केसेस करण्यात येऊन रु.१,२८,६००/- तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा खर्च वाढूनही शहरात कचऱ्याचे प्रमाण कमी झाले नसल्याबाबत

(८०) * १५६२३ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरात महानगरपालिका कामांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करते. पाच वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या कंपनीचा वर्षभराच्या कामाचा खर्च ९ कोटी होता तर आता ते काम करताना महानगरपालिका ३७ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च करत आहे पाच वर्षात चौपट खर्च वाढूनही शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहरात उक्त कारणास्तव जागोजागी कचऱ्याचे ढिग दिसत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

औरंगाबाद शहरातील साठवण स्थळावरून कचरा संकलन करणे व त्याची कचराडेपो पर्यंत वाहतूक करणे या कामासाठी मे.रॅम्की एन्व्हायरो इंजिनियर लिमिटेड या कंपनीबरोबर झालेल्या करारानुसार महानगरपालिकेकडून सदर कंपनीस प्रतिवर्षी रुपये १०.०० कोटी एवढी रक्कम देण्यात येत होती. सदर कंपनीस सोपविण्यात आलेल्या कामांव्यतिरिक्त घनकचरा व्यवस्थापनांतर्गत इतर कामासाठी महानगरपालिकेस दरवर्षी रुपये २७.३६ कोटी एवढा खर्च येत होता.

अशा प्रकारे महानगरपालिकेस घनकचरा व्यवस्थापनासाठी वार्षिक एकूण रुपये ३७.३६ कोटी इतका खर्च येत होता.

मे.रॅम्की एन्वहायरो लि.कंपनीने सदरचे काम परवडत नसल्यामुळे दिनांक १८.१२.२०११ पासून कोणतीही पूर्व सूचना न देता सोडून दिले. त्यामुळे शहरातील घनकचरा गोळा करून त्याची वाहतूक करणे व इतर कामे सद्यःस्थितीत महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहेत. त्याकरिता महानगरपालिकेस रु.४१.२४ कोटी एवढा वार्षिक खर्च येत आहे.

(२) स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची अंमलबजावणी औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये सुरु झाली असून नागरी घनकचरा व्यवस्थापनांतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या घनकचरा निर्मितीच्या जागी ओला व सुका कचरा असे विलगीकरण करून संकलन करणे, ओल्या कचऱ्यावर विकेंद्रीत पध्दतीने प्रक्रीया करणे व शहर स्वच्छ करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मंत्रालयात भूमिगत गॅस पाईपमधून झालेल्या गॅस गळतीबाबत

(८१) * १५८६० श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.आनंद ठाकूर, श्री.विक्रम काळे, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.ख्वाजा बेग, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंत्रालयातील गॅस सिलेंडरच्या गोदामाजवळील भूमिगत गॅस पाईपमधून अचानकरित्या गळती झाल्याची घटना माहे जानेवारी, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) मंत्रालय उपाहारगृहास गॅस पुरवठा करणाऱ्या नलिकेमधील एका ठिकाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ गॅस पुरवठा बंद करण्यात आला व तातडीने नविन गॅस पाईप लाईन बसविण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

उंबरे (पागे) येथील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याबाबत

(८२) * १५५१८ श्री.रामहरी रुपनवर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्रीमती दिप्ती चवधरी : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) उंबरे (पागे) (ता.पंढरपूर, जि.सोलापूर) या ग्रामपंचायतीने ठरावासह अर्ज, विनंती करूनही येथील अवैध धंदे बंद करण्याबाबत जिल्हाधिकार्यांकडे लेखी तक्रार देऊनही अवैध धंदे बंद केले जात नसल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उंबरे येथील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रश्नात नमुद ग्रामपंचायतीने अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांना दिनांक २४/११/२०१५ रोजी निवेदन दिले आहे, हे खरे आहे.

(२) नमुद क्षेत्रात चोरून चालणाऱ्या अवैध धंद्याविरुद्ध पुढील प्रमाणे कार्यवाही केली आहे. सन २०१५ मध्ये अवैध दारूच्या १२ प्रकरणात १२ आरोपींना अटक करून रु.७.३४२/-किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध जुगाराच्या २ प्रकरणात ३ आरोपी अटक करून रु.८,२०४/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सद्यःस्थितीत सर्व अवैध धंदे बंद असल्याचे सदर ग्रामपंचायतीने पोलीस अधीक्षक यांना कळविले आहे.

(३) विलंब झालेला नाही.

काशिमीरा (जि.ठाणे) परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याबाबत

(८३) * १५३९४ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) काशिमीरा (जि.ठाणे) येथील सृष्टी कॉम्प्लेक्स तसेच त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून घरे फोडून चोऱ्या केल्या जात असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी संबंधित पोलीस स्थानकात तक्रारी दाखल करण्यात आल्या असुनही याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील काशिमीरा पो.स्टे. हद्दीतील सृष्टी कॉम्प्लेक्स तसेच त्याच्या आसपासच्या परिसरात घरफोडी व चोरी या प्रकाराखाली सन २०१४ मध्ये अनुक्रमे ०२ व ११ गुन्हे दाखल आहेत सन २०१५ मध्ये अनुक्रमे ०२ व ३० गुन्हे दाखल आहेत तसेच फेब्रुवारी, २०१६ अखेर चोरी या प्रकाराखाली १० गुन्हे दाखल आहेत.

(२) प्रश्नात नमूद परिसरात घरफोडी व चोरीबाबत दाखल गुन्ह्यांचा तपास चालू आहे. तसेच सदर गुन्हे घडून ये याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

(३) काशिमीरा पो.स्टे.हद्दीतील कार्यक्षेत्रामध्ये दिवसा व रात्री बिट मार्शल नेमले जातात. बिट अधिकारी/अंमलदार हे त्यांच्या कार्यक्षेत्रात दिवसा/रात्री पेट्रोलिंग करतात, तसेच पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी अचानकपणे नाकाबंदी करून संशयीत व्यक्ती/वाहने चेक करण्यात येतात. पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सोसायट्यांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. दाखल मालमत्तेच्या गुन्ह्यात चोरीस गेलेला माल/चोरटे निष्पन्न करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी/कर्मचाऱ्यामार्फत कसोशीने प्रयत्न सुरु आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या पुनर्विकासासाठी
डीसीआर च्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत**

(८४) * १५६३९ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या २६ शाळांच्या पुनर्विकास होणे गरजेचे असून या शाळांपैकी १५ शाळा या धोकादायक स्थितीत असल्यामुळे या शाळांच्या पुनर्विकासासाठी महापालिकेने डीसीआर नियमांमध्ये बदल करावा अशी लोकप्रतिनिधींनी मागणी केली असल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय

(२) असल्यास, या शाळांच्या पुनर्विकासासाठी डीसीआर च्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) प्रस्तुत प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक २९.१०.२०१५ रोजीचे पत्रान्वये १४ शाळांच्या पुनर्बांधणी व १४ नवीन शाळांच्या बांधकामाच्या संदर्भात शासनाचे ४०% किमान क्षेत्र क्रिडांगणासाठी एका ठिकाणी राखीव ठेवणेबाबत दिनांक २४.२.२०१४ रोजीचे जे निदेश आहेत त्यामध्ये शिथिलता अपेक्षिलेली आहे.

(२) व (३) शाळांसाठी क्रिडांगणाचे क्षेत्र नियोजिने आवश्यक आहे. सरसकट महानगरपालिकांच्या शाळांना अशी सवलत दिल्यास खाजगी शाळांच्या संदर्भातही अशी मागणी होवू शकते.

शासनाच्या दिनांक २१.२.२०१४ रोजीच्या निदेशामध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात विद्यमान शैक्षणिक इमारतींचे विस्तार करणे अगत्याचे असेल तर अशा अपवादात्मक परिस्थितीत भूखंडामधील मोकळी जागा कमी करण्यासाठी शासनाचे पूर्व मान्यता घेवून शैक्षणिक इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करता येईल अशी तरतूद आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून प्रकरणनिहाय प्रस्ताव प्राप्त झालेस त्याबाबत शासनाकडून उचित कार्यवाही होवू शकेल.

राज्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी म्हाडाची योजना राबविण्याबाबत

(८५) * १५४२७ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे, श्री.सतेज ऊर्फ बंटी पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ११५९० ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंतप्रधान आवास योजनेतर्गत छोट्या शहरांबरोबरच राज्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी म्हाडाची योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती मा.गृहनिर्माण मंत्री महोदयांनी दिनांक २४ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास पंढरपूर (जि.सोलापूर) येथे दिली आहे, हे खरे आहे काय,

- (२) मुंबईसह मराठवाडा, विदर्भ, कोकण, तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे येथे सर्वसामान्यांच्या परवडणा-या १५ लाख घरांची निर्मिती करण्यात येईल अशी घोषणा मा.गृहनिर्माण राज्यमंत्री महोदयांनी माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, सदर योजनेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे,
- (४) सदरची योजना राज्यातील ग्रामीण भागात कधीपासून सुरु करण्यात येणार आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) प्रधानमंत्री आवास योजना शहरी क्षेत्र व शहराच्या/विशेष नियोजन प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रात लागू करण्याच्या प्रस्तावास मा.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय मंजूरी व संनियंत्रण समितीने मान्यता दिली आहे. म्हाडामार्फत देखील मोठ्या प्रमाणात घरे बांधण्यात येणार आहेत.

(२), (३) व (४) “सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे” या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राज्य शासनाने नागरी क्षेत्र विशेष नियोजन प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रात काही सुधारणांसह राज्यात लागू केली आहे. सदर योजना ४ घटकांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. सदर योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक १.१२.२०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेतर्गत लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान अनुज्ञेय आहे. शिवाय, धारावी पुनर्विकास, बीडीडी चाळींचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडामार्फत अतिरिक्त गृहनिर्मितीचे शासनाचे प्रयत्न आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पारोळ (जि. पालघर) येथील ओम पाईप कंपनीने १४ स्थानिक
कामगारांना कामावरून कमी केल्याबाबत**

(८६) * १५८०७ श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पारोळ (जि.पालघर) येथील ओम पाईप कंपनीने १४ स्थानिक कामगारांना दिनांक ७ जुलै, २०१५ पासून कोणतीही नोटीस न देता कामावरून कमी केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कंपनी व्यवस्थापनाने काही दिवसातच कमी केलेल्या कामगारांच्या जागेवर ओडीशा राज्यातून कामगार आणून कंपनीचे काम चालू केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून सहा वर्षांपासून काम करणाऱ्या या कामगारांनी अन्यायाविरोधात कंपनीच्या गेट समोर आंदोलन केले होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कंपनी मालकाविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता : (१) आस्थापनेत कार्यरत असलेल्या १२ कामगारांची सेवा दिनांक ७.२.२०१५ रोजी आस्थापना बंद झाल्यामुळे संपुष्टात आली हे खरे आहे. आस्थापना बंद करतेवेळी मालकाने कुठलीही पूर्व सूचना दिली नव्हती.

(२) व्यवस्थापनाने अन्य काही कामगार नियुक्त करून कामकाज सुरु करण्याचे प्रयत्न केले होते, हे खरे आहे. तथापि, कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेने धरणे आंदोलन केल्यामुळे तसे कामकाज सुरु होऊ शकेलेले नाही.

(३) कामगारांनी कंपनी गेटसमोर आंदोलन केले होते, हे खरे आहे.

(४) आस्थापनेतील कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेची तक्रार प्राप्त होताच कामगार आयुक्त कार्यालयामार्फत उभय पक्षास चर्चेस बोलावून समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. समझोता होऊ न शकल्याने संघटनेस देण्यात आलेल्या कायदेशीर

कार्यवाहीच्या सल्ल्यानुसार संघटनेने औद्योगिक न्यायालय, ठाणे येथे तक्रार (युएलपी क्र.२१३/२०१५) दाखल केली होती. उभयपक्षामध्ये आपापसात न्यायालयाबाहेर परस्पर समझोता झाल्याने तक्रार मागे घेण्याबाबत दाखल केलेले संयुक्त पुरसित विचारात घेऊन दिनांक १९.१.२०१६ रोजीच्या आदेशाद्वारे मा.औद्योगिक न्यायालयाने प्रकरणी निकाली काढले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची अंतिम यादी मागील दहा वर्षांपासून प्रलंबित असल्याबाबत

(८७) * १६४७४ श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची अंतिम यादी मागील दहा वर्षांपासून प्रसिध्द झालेली नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही,

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची अंतिम यादी तयार करण्यात आली असून ती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

(२) हे खरे नाही,

महानगरपालिका क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीमधील पात्र लाभार्थ्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून संबंधित शासकीय योजनांचा लाभ देण्यात येतो,

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ नगरपालिकेतील दलित वस्ती सुधार योजनेचा
निधी अखर्चित राहिल्याबाबत**

(८८) * १६७१३ श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यवतमाळ नगरपालिकेतील दलित वस्ती सुधार योजनेचा निधी अखर्चित राहिल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नगरपरिषदेस शासनाने दिलेल्या दलित वस्ती सुधार योजनेचा रुपये २० कोटी निधी अखर्चित ठेवण्यात कारण काय आहे,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) यवतमाळ नगरपालिकेकडे जानेवारी, २०१६ पर्यंत नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रु. १६.२१ कोटी एवढा निधी अखर्चित आहे.

(३) व (४) सदर निधी अखर्चित राहिल्याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त, अमरावती यांना देण्यात आले आहेत.

कोल्हापूर येथे मानाचा मुजरा कार्यक्रमावर झालेल्या खर्चातील तुटीबाबत

(८९) * १६७८८ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर येथे मानाचा मुजरा कार्यक्रमावर झालेल्या खर्चातील तुटीच्या रक्कमेवरून प्रचंड गोंधळ व सभासदांमध्ये हाणामारीचा प्रकार भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सभेत घडला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर महामंडळावर प्रशासक नेमण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, कोल्हापूर या न्यासाच्या दिनांक ६.१.२०१६ रोजीच्या सर्वसाधारण सभेमध्ये मानाचा मुजरा कार्यक्रमावर झालेल्या खर्चाच्या तुटीच्या रकमेवरून गोंधळ झाल्याचे (कलम ४१ अ) अर्ज क्र.०१/२०१६ नुसार कोल्हापूर कार्यालयाचे निदर्शनास आलेले आहे.
- (२) या न्यासाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर दिनांक १५.१.२०१६ रोजी श्री.भास्कर शंकरराव जाधव व इतर यांनी संस्थेवर प्रशासक नेमणे व निवडणुका घेणेबाबतचा (अर्ज क्र.०१/२०१६ कलम ४१अ) अर्ज कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केलेला असून तो चौकशीसाठी प्रलंबित आहे.
- (३) चौकशी ०१/२०१५ च्या अर्जावर कोल्हापूर धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येत आहे.

पोलीसांच्या समस्या निकाली काढण्याबाबत

- (९०) * १७९६८ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते :
- सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राष्ट्र निर्माण संघटन अंतर्गत महाराष्ट्र राज्य गृह विभाग दक्ष सामाजिक न्यायिक संघर्ष समितीतर्फे पोलीसांच्या समस्यांबाबत दिनांक १० नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास शासनास निवेदन दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वरील समस्यांबाबत नागपूर विभागाच्या लोकप्रतिनिधींनी दिनांक १८ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास शासनास पत्र देऊन निवेदनातील मागण्या निकाली काढण्याची विनंती केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त मागण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) व (२) मा.लोकप्रतिनिधींचे दिनांक १८ नोव्हेंबर, २०१५ रोजी दिलेले निवेदन शासनास प्राप्त झाले आहे.
- (३) सदर निवेदनातील मागण्या तपासून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
-

नाशिक शहरातील मसाज पार्लरच्या नावाने देहविक्रीचा

व्यवसाय सुरु असल्याबाबत

(९१) * १८३७३ श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.हरिसिंग राठोड, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः नाशिक शहरात मसाज पार्लरच्या नावाने देहविक्रीचा व्यवसाय सध्या जोरात सुरु असून कॉलेज रोड व गंगापूर रोडसारख्या उच्चभ्रूंच्या परिसरात अशाप्रकारचे अनेक अवैध धंदे सुरु असून सुमारे १० ते १२ मसाज पार्लर तरुणांना वाममार्गाला लावत असल्याची बाब माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मसाज पार्लरच्या नावाने सुरु असलेल्या अवैध व्यवसायामुळे तरुणांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून या व्यवसायामुळे सलूनचा व्यवसायच बदनाम होत असल्याने सलून व्यावसायिकांचा मसाज पार्लरला तीव्र विरोध असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही,

(२) नाही

(३) नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असणाऱ्या ज्या मसाज पार्लरमध्ये अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता, त्या त्या मसाज पार्लरची गोपनीय माहिती मिळवून त्यांचेवर माहे जून व ऑक्टोबर, २०१५ मध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडील सरकारवाडा, गंगापूर पोलीस स्टेशनची पिटा अॅक्ट प्रमाणे कारवाई केलेली आहे. तसेच पोलीस ठाणे हद्दीतील इतर मसाज पार्लरवर गोपनीय कर्मचाऱ्यांच्या मार्फतीने लक्ष ठेवून असून, काही अवैध व्यवसाय आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. माहे जानेवारी, २०१६ मध्ये व त्या दरम्यान अशा प्रकारचा कोणताही प्रकार आढळून आलेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

तेल्हारा (जि.अकोला) नगरपरिषदेच्या हद्दवाढीबाबत

(९२) * १६२१४ श्री.गोपिकिशन बाजोरीया : तारांकित प्रश्न क्रमांक ७३९१ ला दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तेल्हारा (जि.अकोला) नगरपरिषदेच्या हद्दवाढीबाबत शासन आदेश क्र जीईएन-०८/०२/प्र.क्र.३३९/०९/नवि दि.३०.०९.२००९ अन्वये मंजूरी प्रदान करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात अधिसूचनादेखील दिनांक ३.७.२००९ रोजी प्रसिध्द करण्यात आली परंतु, त्यामध्ये काही त्रुट्या आढळून आल्याने नगरपरिषद तेल्हारा यांनी शुध्दीपत्रकाचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने शुध्दीपत्रक काढलेले नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यासंदर्भात संबंधित मा.मंत्री, मा.राज्यमंत्री तसेच प्रधान सचिव-१ यांना दिनांक २६ ऑगस्ट २०१४ रोजी वा त्यासुमारास पत्र पाठवूनही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर शुध्दीपत्रक काढण्यास विलंब लागण्यामागची कारणे काय आहेत,

(६) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी करून काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) तेल्हारा नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याबाबत प्राथमिक उद्घोषणा दिनांक ०१/०६/२००७ रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर विहित प्रक्रियेचे पालन करून तेल्हारा नगरपरिषदेच्या हद्दवाढीबाबत अंतिम अधिसूचना दिनांक ३०.०६.२००९ रोजी राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली.

(२) व (३) विहित प्रक्रियेने अंतिम केलेल्या अधिसूचनेत सर्व्हे नंबर मधील बरेच बदल करण्याचा प्रस्ताव क्षेत्रीय यंत्रणेमार्फत सादर करण्यात आला होता. तथापि, प्राथमिक उद्घोषणेत आक्षेप मागविताना जे सर्व्हे नंबर अंतर्भूत नव्हते ते सर्व्हे नंबर अंतिम अधिसूचनेत अंतर्भूत करणे न्यायसंगत नसल्याने अंतिम अधिसूचना सुधारित करण्यात आली नाही.

(४), (५) व (६) याबाबत जिल्हाधिकारी, अकोला यांचेकडून दिनांक ०८.०६.२०१५ च्या शासन पत्रान्वये नव्याने प्राथमिक उद्घोषणा काढण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी, अकोला यांनी दिनांक ०३.११.२०१५ च्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्राथमिक उद्घोषणा प्रसिध्द करण्यात येत आहे.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या गुन्ह्यात होत असलेली वाढ रोखण्याबाबत

(९३) * १४६८७ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.रामराव वडकुते, श्री.हेमंत टकले, श्री.आनंद ठाकूर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात ज्येष्ठ नागरिकांचे खून, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याचे सर्वाधिक प्रमाण मुंबई, पुणे शहर व पुणे ग्रामीण येथे सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात सन २०१४ मध्ये ज्येष्ठ नागरिका संदर्भातील ३ हजार ९८१ गुन्हे दाखल झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासन स्तरावर अधिक माहिती घेण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, त्यानुसार सादर गुन्ह्यास आळा बसण्याच्यादृष्टीने शासन स्तरावर काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे अंशतः खरे आहे.

(३) व (४) ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीकरिता १०३ व १०९० या विशेष दुरध्वनी हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी हेल्पलाईनवर कॉल केल्यानंतर तात्काळ त्यांच्या मदतीकरिता बिट मार्शल /मोबाईल किंवा पोलीस अधिकारी यांचेकडून भेट दिली जाते व त्यांना ताबडतोब मदत पुरविण्यात येऊन त्यांच्या समस्यांचे निरसन केले जाते.

तसेच ज्येष्ठ नागरीकांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस महासंचालक यांनी परिपत्रक क्रमांक पोमसं/२४/३४/ज्येष्ठ नागरीक/२०६/२०१०, दिनांक २८.०१.२०१३ अन्वये राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुख यांना सूचना दिलेल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे व कळवा शहराला जोडणाऱ्या खाडीवर नव्या पुलाच्या बांधकामाबाबत

(९४) * १४९९९ अॅड.निरंजन डावखरे, अॅड.अनिल परब : तारांकित प्रश्न क्रमांक ११८९४ ला दिनांक ९ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे व कळवा शहराला जोडणाऱ्या खाडीवर सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही पुलावर वाहतुक कोंडी होत असल्याने नवा पुल बांधण्याच्या प्रस्तावास ठाणे महानगरपालिकेने माहे फेब्रुवारी, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान मंजूरी दिली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामाचे एकूण अंदाजपत्रक रुपये १८३.६६ कोटी इतके निश्चित करण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कामास राज्य व केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन विभागाची रितसर परवानगी प्राप्त झाली आहे काय,

(४) असल्यास, सदर कामास प्रत्यक्षात केव्हा सुरुवात करण्यात येणार आहे वा येत आहे,

(५) त्याचप्रमाणे माहे जानेवारी, २०१६ अखेर सदर प्रकल्पाचे किती रकमेचे काम पूर्ण झाले आहे व संबंधित ठेकेदारास त्यानुसार किती रक्कम अदा करण्यात आली आहे,

(६) तसेच सदर कामाच्या मूळ अंदाजपत्रकीय रकमेत वाढ करण्यात आली आहे काय, किती रकमेची व केव्हा, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय,

(३) सदर प्रस्तावास एस.इ.आय.ए.ए. (State Environment Impact Assessment Authority) ची मंजूरी माहे सप्टेंबर, २०१५ च्या बैठकीत मिळाली असून, वन विभागाच्या मंजूरीची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रत्यक्ष कामास माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे.

(५) जानेवारी, २०१६ अखेर पर्यंत रुपये १३.३१ कोटी चे काम पूर्ण करण्यात आले आहे व आता पर्यंत ठेकेदारास रुपये ५.२६ कोटी इतकी रक्कम देण्यात आलेली आहे.

(६) होय,

मूळ अंदाज खर्च रुपये १६९.८१ कोटी इतका असून ठेकेदाराची मंजूर निविदा रुपये १८३.६६ कोटी इतकी आहे. सदर मूळ अंदाजपत्रकीय खर्चांमध्ये रुपये १३.८५ कोटी वाढ होत आहे. सदर वाढ ८.१५ टक्के एवढी असून उक्त वाढ दरसूचीतील दरातील तफावत, महागाई निर्देशांकात झालेली वाढ, विमा, पूलाची देखभाल व निगा या बाबीं गृहीत धरून मंजूर करण्यात आली आहे.

**मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीतील
इलेक्ट्रिकल दहन इमारत धोकादायक झाल्याबाबत**

(९५) * १७२५६ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर दादर विभागात शिवाजी पार्क येथे असलेल्या स्मशानभूमीतील इलेक्ट्रिकल दहन इमारत धोकादायक असल्यामुळे तेथील इलेक्ट्रिक शेगडीचा दहनासाठी वापर करण्यात येत नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर इमारतीच्या दुरुस्तीसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही. शिवाजी पार्क येथे असलेल्या स्मशानभूमीतील इलेक्ट्रिक दहन इमारतीमधील इलेक्ट्रिक शेगड्यांचा मृतदेह दहनासाठी माहे जानेवारी, २०१६ मध्ये वापर होत होता व सद्यःस्थितीत देखील वापर सुरु आहे.

- (२) विद्युत दाहिनीच्या तीनही भट्ट्या कार्यरत ठेवून सदर इमारतीचे मोठ्या प्रमाणातील संरचनात्मक दुरुस्तीचे काम ऑक्टोबर, २०१५ पासून सुरु आहे.
 - (३) प्रश्न उद्भवत नाही.
-

राज्याचे महाधिवक्ता अवमानकारक कृती करीत असल्याबाबत

(९६) * १७०४९ श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय

दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या महाधिवक्ता या घटनात्मक पदावर कार्यरत असताना अॅड.श्रीहरी अणे यांनी संकेत भंग करून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा प्रश्न निर्माण करून राज्यातील विविध भागातील आजी/ माजी ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तींची बदनामी करणारी वक्तव्ये करीत आहेत व त्यामुळे शासन प्रशासनाबाबत अवमानकारक कृती करीत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाची प्रतिक्रिया काय आहे व त्यानुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबतचे महाअधिवक्ता यांचे वक्तव्य हे एका खाजगी कार्यक्रमातील त्यांचे वैयक्तिक पातळीवरील वक्तव्य असून ते महाअधिवक्ता म्हणून केले नसल्याचे त्यांनी शासनास कळविले आहे.

स्वतंत्र राज्याची निर्मिती हा विषय सर्वस्वीपणे केंद्र शासनाच्या तसेच संसदेच्या अधिकार क्षेत्रातील बाब आहे. ती राज्य शासनाच्या अधिकारातील बाब नाही हे राज्य घटनेच्या रचनेप्रमाणे स्पष्ट आहे व तीच राज्य शासनाची भूमिका आहे.

संगमनेर (जि.अहमदनगर) शहरातील बेकायदेशीर

कत्तलखान्यावर कारवाई करणेबाबत

(९७) * १७५०२ श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर,

श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संगमनेर (जि.अहमदनगर) शहरातील भारतनगर येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या राज्यातील सर्वात मोठ्या कत्तलखान्यावर शहर पोलीस निरीक्षक श्री.गोविंद ओमासे यांनी दिनांक २० व २१ जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास छापा टाकून अंदाजे ८ ते १० हजार किलो गोवंश मास जप्त केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतानाही गत वर्षभरात अनेकवेळा या बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांनी कारवाई करून सुध्दा तेथे गोवंश हत्या केली जात असल्याचे उक्त छाप्यामुळे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गोवंश जनावरांचे मास, ३४ जिवंत गाई आणि वासरे, दुचाकी-चारचाकी गाड्या, हत्या करणाऱ्या १० ते १५ लोकांना दिनांक २० जानेवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास अटक केल्यानंतर २१ तारखेला पुन्हा त्याच कत्तलखान्यावर छापा टाकून सुमारे ८ ते १० लाख रुपयांचे गोवंश मास तसेच २५ ते ३० जिवंत जनावरे ताब्यात घेवून २० ते २५ व्यक्तींना अटक केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून बेकायदेशीर कत्तलखाना चालविणाऱ्या संबंधित व्यक्तींविरुद्ध व कारवाई करण्यास असमर्थ ठरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) दिनांक २०.१.२०१६ रोजीच्या छाप्यामध्ये रुपये १०,२०,०००/- किंमतीचे गोमास, रुपये ६६,०००/- किंमतीचे गायींची ३३ वासरे, रुपये २,००,०००/- किंमतीचा आयसर टेम्पो रुपये १,००,०००/- किंमतीचा छोटा हत्ती टेम्पो रुपये १,५०,०००/- किंमतीचा पिकअप जीप असा एकूण रुपये १५,३६,०००/- किंमताचा माल व ७ आरोपींनी ताब्यात घेण्यात आले.

दिनांक २१.१.२०१६ रोजीच्या छाप्यात ७,३०० कि.लो.मांस, २२ जिवंत बैल व गायी तसेच २ लहान वासरे असा एकूण रुपये ९,५४,०००/- किंमतीचा माल व ४ आरोपींना अटक करण्यात आली.

(४) सदर प्रकरणाबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे ॥ गु.र.नं.६/२०१६ महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम (सुधारणा) १९९५ चे कलम ५ (बी) (सी), ९ (अ) (ब), ११ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे शहराचा स्मार्ट सिटी प्रस्तावास सल्लागाराने कमी किंमतीची निविदा
डावलून मेकॅन्झी कंपनीला निविदा दिल्याबाबत**

(९८) * १५०९४ श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.संदिप बाजोरिया : तारांकित प्रश्न क्रमांक ११५१६ ला दिनांक २३ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहराचा स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करण्याकरिता सल्लागार म्हणून नियुक्त करण्याकरिता अनेक कंपन्यांची निविदा पुणे महानगरपालिकेने मागिवली असताना कमी रकमेच्या निविदा डावलून मेकॅन्झी कंपनीची सर्वाधिक रक्कम असलेल्या निविदेला स्थायी समितीकडून मंजूरी देण्यात आल्याचे माहे डिसेंबर, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, एकूण २० कंपन्यांबरोबर सामंजस्य करार झाले असतांना काही कंपन्यांबरोबर झालेल्या कराराचा मसूदा जाहीर करण्यात आले नसल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, योजनेत सल्लागार कंपनी नियुक्त करण्यासाठी जाहीर करण्यात आलेली निविदा मेकॅन्झी कंपनीला दिलेला कार्यारंभ आदेश, कंपनीबरोबर झालेला कराराचा तपशिल व त्यांनी तयार केलेल्या प्रस्तावाबाबत माहिती शासनाने पुणेकरांना देण्याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

स्थायी समितीने मेकॅन्झी कंपनीच्या निविदेस मंजूरी दिलेली आहे. तथापि, या प्रक्रियेत कमी रक्कमेच्या निविदा डावलण्यास कोणताही उद्देश नसून वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे :-

पुणे शहराच्या स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करण्यासाठी केंद्रशासनाच्या पॅनेलवरील कन्सलटंटकडून निविदा निवडीसाठी जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार क्वालिटी अॅण्ड कॉस्ट बेस्ड सिस्टीम (QCBS) ही निवड पध्दत वापरण्यात आली. (QCBS) पध्दती वापरून निविदा प्रक्रीयेत अटी शर्तीची पूर्तता केलेल्या कन्सल्टन्सीपैकी सर्वात अधिक गुण प्राप्त करणाऱ्या मेकॅन्झी कंपनीला पुणे शहराच्या स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करण्याचे काम देण्यात आले आहे.

सदर (QCBS) पध्दतीनुसार १० टक्के वेटेज क्वालिटी तथा तांत्रिक बाबींसाठी व १० टक्के वेटेज कॉस्ट (आर्थिक बाबी) ला देण्यात आले आहे. याची सर्व माहिती महानगरपालिकेने तयार केलेल्या आर.एफ.पी. (Request for preposal) मध्ये विस्तृतपणे देण्यात आली होती. तसेच तांत्रिक बाबींच्या व गुणवत्तेच्या अनुषंगाने पाच कन्सलटंटनी निविदा मुदतीमध्ये दिनांक १०.०८.२०१५ रोजी सादर केल्या होत्या, सदर निविदा धारक कन्सलटंट मधून एकाची निवड करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांच्यासह पाच अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती.

तसेच सादरीकरणाचे मुल्यमापन करण्यासाठी महानगरपालिका स्तरावर तांत्रिक व गुणवत्ता बाबींचे निकष व वेटेज ठरविण्यात आले होते. या पाच कन्सलटंटला सादरीकरणासाठी दिनांक १७.८.२०१५ रोजी पुणे महानगरपालिकेच्या समितीसमोर बोलविण्यात येऊन सादरीकरणानंतर तांत्रिक व गुणवत्तेच्या बाबींसाठी समितीच्या सदस्यांनी दिलेल्या गुणांकानुसार ७५ टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या तीन कन्सलटंटला आर्थिक निविदा (Financial Bid) उघडण्याकरिता पात्र ठरविण्यात आले होते.

या पध्दतीने तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने प्राप्त वेटेज व आर्थिक बाबींच्या अनुषंगाने कन्सलटंटला मिळालेले वेटेज या अनुषंगाने मॅकेन्झी कंपनीला इतर पात्र दोन्ही कन्सलटंटच्या तुलनेत जास्त गुण मिळाले व दिनांक १०.९.२०१५ रोजी मॅकेन्झी कंपनीला पुणे स्मार्ट सिटी अभियानाचा प्रस्ताव तयार करण्याबाबत कार्यारंभ आदेश (Work Order) दिले होते.

(२) पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून १३ संस्थांशी स्मार्ट सिटी प्रपोजल (Smart city proposal) मधील नागरीक संवाद तसेच विविध संस्थाकडे असलेले अद्यावत तंत्रज्ञान व माहितीचा उपयोग करण्यासाठी करार करण्यात आले आहेत. सदरचे करण्यात आलेले सामंजस्य करार अबंधनकारक (नॉन बाईडिंग) व अवित्तीय (नॉन फायनान्शिअल) आहेत.

(३) पुणे महानगरपालिकेने मॅकेन्झी कंपनीला दिलेला आरंभ आदेश, कंपनीबरोबर दिनांक २७.११.२०१५ अन्वये झालेला करार तसेच पुणे महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या सहभागातून प्राप्त केलेल्या शहरातील नागरी समस्या त्यावरील उपाय तसेच यांचे अनुषंगाने मॅकेन्झी कंपनीने तयार केलेला स्मार्ट सिटी प्रस्ताव (Smart city Proposal) पुणेकरांच्या माहितीसाठी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिका २४/७ पाणीपुरवठा प्रकल्प राबविणार असल्याबाबत

(९९) * १५५९५ श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महानगरपालिका २४/७ पाणीपुरवठा प्रकल्प राबविणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकल्पाबाबतचा थोडक्यात तपशील काय आहे,
- (३) असल्यास, या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासन किती अनुदान देणार आहे,
- (४) असल्यास, किती कालावधीत अनुदान महानगरपालिकेकडे देण्यात येणार आहे,
- (५) असल्यास, उक्त प्रकल्प त्वरीत पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात वा येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) पुणे महानगरपालिका समान पाणीवाटप योजना प्रकल्प राबविणार आहे, हे खरे आहे.

(२) पुणे शहरात सध्या अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे होत असलेल्या असमान पाणीपुरवठा व्यवस्थेत मुलभूत सुधारणा करून शहरात समान पाणीवाटप करण्याचे पुणे महानगरपालिकेचे नियोजन आहे.

(३), (४) व (५) पुणे शहराची समान पाणीपुरवठा योजना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन स्वबळावर राबविण्याचे पुणे महानगरपालिकेचे नियोजन आहे. त्यानुसार वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य मिळण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्तावाची छाननी करण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

महात्मा ज्योतिबा फुले मंडईच्या नुतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत (१००) * १६३४९ श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.धनंजय मुंडे, श्री.प्रकाश बिनसाळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेने महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) चे नुतनीकरणाचे काम सुरु केले असून तेथील दुकानदारांना यापूर्वी दुकान कसे असेल याचे सॅपल दाखविण्यात आले होते परंतु, प्रत्यक्षात मात्र नुतनीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब माहे फेब्रुवारी, २०१६ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या विरोधात मंडईतील दुकानदारांनी दिनांक २ फेब्रुवारी, २०१६ रोजी वा त्यासुमारास बंद पुकारला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून सदर कंत्राटदारावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) च्या नुतनीकरणाच्या कामाकरीता पुरातन वास्तु जतन वास्तु विशारद यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत नेमणूक केलेल्या संरचना सल्लागार यांनी नवीन दुकानांची संरचनात्मक संकल्पचित्रे तयार केली आहेत. सॅपल दुकान सर्वात मोठ्या दुकानाच्या क्षेत्रफळानुसार बनविण्यात आले होते. त्यामुळे वापरण्यात आलेल्या लोखंडी तुळ्या मोठ्या आकाराच्या होत्या. सध्या बनविण्यात आलेल्या १४ दुकानांचे क्षेत्रफळ कमी आहे व त्यानुसार वापरलेल्या लोखंडी तुळ्या या कमी आकाराच्या असून त्या योग्य आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) याबाबत दुकानदारांचे प्रतिनिधी तसेच सल्लागार यांच्यासमवेत दिनांक ०१ मार्च, २०१६ रोजी संयुक्त बैठक बृहन्मुंबई महानगरपालिकेत घेण्यात आली. सदर बैठकीत दुकानदारांचे प्रश्न सोडविण्यात आले असून दुकानदारांनी बैठकीतील निर्णयाच्या अधिन राहून मंडईतील स्थित दुकाने तोडून नवीन दुकाने बांधण्यास संमती दर्शविली आहे.

**उच्च व तंत्रशिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना धार्मिक यात्रेसाठी भविष्य
निर्वाह निधीतून अग्रिम नाकारले जात असल्याबाबत**

(१०१) * १६२८९ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १२६१५ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: भनिनि १११३/२५/प्र.क्र.१३८/१३/१३ अ, दिनांक ३१/५/२०१४ अन्वये धार्मिक कार्यासाठी ना परतावा रक्कम काढण्यास महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमावली, १९९८ नुसार फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच अनुज्ञेय करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही धार्मिक कार्यासाठी ना-परतावा रक्कम काढण्यास अनुज्ञेय करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासकीय कर्मचाऱ्यांचे धर्तीवर शिक्षक-शिक्षकेतरांना सदरील लाभ देणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) या विभागात निवेदने प्राप्त झाल्याचे आढळून आले नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

बेस्ट उपक्रमाच्या गाड्यांना पार्कींगसाठी जागा नसल्याबाबत

(१०२) * १५५६३ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बेस्ट उपक्रमाकडे सध्या ४०९९ गाड्या असून यापैकी तब्बल अडीचशे गाड्यांना रात्रीच्यावेळी पार्कींगसाठी जागाच नसल्यामुळे या गाड्या बसस्थानकावर रस्त्यावरच उभ्या केल्या जात असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदरील गाड्यांच्या सुरक्षिततेसाठी बेस्ट उपक्रमाला सुरक्षा रक्षक नेमावे लागत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी अडीचशे गाड्यांना पार्किंगची जागा देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

जानेवारी, २०१५ च्या स्थितीनुसार बेस्ट उपक्रमाकडे ४२२८ बसगाड्या होत्या, यापैकी २६ बस आगारांमध्ये त्यांच्या क्षमतेनुसार ३८१९ बसगाड्या पार्किंग करण्यात येत होत्या.

उर्वरित बसगाड्या रात्री बेस्ट उपक्रमाच्या बसस्थानकांमध्ये उभ्या करण्यात येत असून त्या रस्त्यावर उभ्या केल्या जात नाहीत.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) दिनांक १ फेब्रुवारी, २०१६ पासून बेस्ट उपक्रमाच्या काळकिल्ला बसआगार बसप्रवर्तनाकरीता सुरू करण्यात आले असून या बसआगाराची १२६ बसगाड्या उभ्या करण्याची क्षमता आहे.

तसेच, उर्वरित बसगाड्या उभ्या करण्यासाठी मुलुंड (पूर्व), ट्रॉम्बे इत्यादी ठिकाणी नवीन बसआगारांच्या उभारणीकरिता बेस्ट उपक्रम प्रयत्नशील आहे.

**भिवंडी (जि. ठाणे) येथील खाडी किना-यावर शासकीय जमिनीवर
अनधिकृत गोदामे उभारण्यात आल्याबाबत**

(१०३) * १६२२३ प्रा.जोगेन्द्र कवाडे, डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, श्री.संजय दत्त, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.धनंजय मुंडे, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.महादेव जानकर, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यात शासकीय जमिनीवर खाडी किना-यावर तिवरांच्या जंगलांची बेसुमार तोड करून तसेच खाडीपात्राला जोडणाऱ्या नाल्यांचा प्रवाह बदलून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे उभारली आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, बेकायदा गोदामांच्या खरेदी-विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर अनधिकृत गोदामे निष्काषित करण्याबाबत मा.उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी, ठाणे यांना माहे जानेवारी, २०१६ च्या दुसऱ्या सप्ताहात आदेश दिले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून ही अनधिकृत गोदामे निष्काषित करण्याबाबत व ही गोदामे उभारणा-या कंपन्यांवर व याप्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

- (२) खाजगी जमिनीवर मंजूर बांधकाम आराखड्यापेक्षा जास्त क्षेत्रावर बांधकाम केल्यामुळे खरेदी विक्रीचे कोणतेही व्यवहार नोंदणीकृत करण्यात येऊ नये असे जिल्हाधिकारी ठाणे यांनी सह जिल्हा निबंधक, ठाणे यांना कळविले आहे.
- (३) मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी जनहित याचिका क्र.३२४६/२००४ मध्ये कांदळवन (Mangrove) संरक्षण व संवर्धनाबाबत स्वयंस्पष्ट आदेश निर्गमित केले आहेत. भिवंडी तालुक्यातील खाडी किनारी गावालगत गोदामांची मोठ्या प्रमाणावर बांधकामे झालेली असून संबंधित गोदाम विकासक यांचेविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत दिनांक १६.११.२०१५ रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
- (४) अनधिकृत गोदामे उभारणाऱ्या कंपन्यांवर वेळीच कारवाई करून गुन्हे दाखल करणेत आले आहेत. तसेच नाल्यालगत अनधिकृत बांधकाम आढळून आल्याने १० गोदामे निष्कासित करण्यात आली इतर १७ गोदामामध्ये माल असल्याने ती सिल करणेत आली.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**वसई-विरार महानगरपालिकेत २९ गावे समाविष्ट करण्याच्या
शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत**

- (१०४) * १५९५२ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे, श्री.आनंद ठाकूर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, अॅड.राहुल नार्वेकर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) शासनाने वसई तालुक्यातील ५३ गावांचा समावेश करून वसई नगरपरिषद तसेच तीन नगरपालिकांसह वसई-विरार महानगरपालिकेची स्थापना केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यापैकी वसई तालुक्यातील २९ गावे महानगरपालिकेतून वगळण्याबाबत जनआंदोलन झाल्याने शासनाने पुढाकार घेऊन २९ गावे महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना वगळलेली २९ गावे पुन्हा वसई-विरार महानगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबत शासनाने कार्यवाही सुरु केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ही २९ गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

शासन अधिसूचना दिनांक ३.७.२००९ अन्वये वसई, नवघर-माणिकपूर, नालासोपारा, विरार या चार नगरपरिषदा तसेच ५३ महसूली गावांचा समावेश करून वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली आहे.

(२) होय.

शासन अधिसूचना दिनांक ३१.५.२०११ अन्वये वसई-विरार शहर महानगरपालिकेतून २९ गावे वगळण्यात आली आहे.

(३) व (४) या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार लोकप्रतिनिधींच्या निवेदनाबाबत निर्णय घेण्याकरीता विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचेकडे निवेदने पाठविली असता विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार शासनाने निर्णय मा.उच्च न्यायालयास कळविला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून उक्त प्रकरणी स्थगिती आदेश आहेत.

पुण्यातील मोबाईल कंपन्यांच्या कनेक्टिव्हिटी न देता
खोदाईसाठी मुदतवाढ देण्यात आल्याबाबत

(१०५) * १५८३२ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.रामराव वडकुते, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील मोबाईल कंपन्यांच्या खोदाईसाठी कनेक्टिव्हिटी न देताच मुदत वाढ देण्यात आल्याचे माहे डिसेंबर, २०१५ च्या दुसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कनेक्टिव्हिटी न देताच खोदाईसाठी परवानगी देणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) होय,

दोन मोबाईल कंपन्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

या मोबाईल कंपन्यांच्या शहरात नव्याने टाकलेल्या केबल्स कार्यान्वित झाल्यानंतर त्यांच्याकडून २ एमबीपीएस कनेक्टिव्हिटी देण्यात येणार असून, त्यानुसार सदर कंपन्याकडून कार्यवाही सुरु आहे.

माहिती व तंत्रज्ञान विभागासोबत केलेल्या करारातील अटी व शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागास कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पश्चिम बंगाल येथील अल्पवयीन मुलीवर उल्हासनगर
येथे अत्याचार झाल्याच्या घटनेबाबत**

(१०६) * १५७२५ श्रीमती विद्या चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.विक्रम काळे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पश्चिम बंगाल येथील अल्पवयीन मुलीस उल्हासनगर येथील तानाजी नगरात आणून तिच्यावर १५ दिवस अत्याचार करून तिला छत्रपती शिवाजी रेल्वे स्टेशनवर सोडून दिल्याची घटना माहे डिसेंबर, २०१५ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निदर्शनास आले व तदनुसार सदर घटनेतील आरोपीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) आरोपी हा मुळ बांगलादेश येथील असून सध्या राहणार उल्हासनगर-५ याने ऑक्टोबर, २०१५ मध्ये पश्चिम बंगाल येथील पिडीत अल्पवयीन मुलीस हावडा रेल्वे स्थानक पश्चिम बंगाल येथून उल्हासनगर येथे आणून तेथे भाड्याने रुम घेवून काही दिवस राहिला व पिडीत मुलीवर तीच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी बलात्कार करून दिनांक २२.१०.२०१५ रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई येथे सोडून दिलेले होते. पिडीत मुलगी ही दिनांक २२.१०.२०१५ रोजी मुंबई सेंट्रल येथील प्रवासी आणि एम.आर.ए.पोलीस ठाणे मुंबई येथील महिला पोलीस शिपाई यांनी सी.एस.टी.रेल्वे पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर पिडीत मुलीस बालगृह डोंगरी, मुंबई येथे दाखल केले होते. पिडीत मुलीने घडलेल्या प्रकाराबाबत प्रोबेशन ऑफीसरला दिलेल्या माहितीनुसार पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी करून मा.बाल न्याय समितीसमोर हजर केले असता बाल न्याय समितीने सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सी.एस.टी.रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र.०/२०१५ भादवि स.कलम ३७६ (अ) सह पोक्सो कायदा २०१२ कलम ४, ८, १२ प्रमाणे दिनांक ८.१२.२०१५ रोजी गुन्हा दाखल

करून हिललाईन पोलीस ठाणे येथे पाठविण्यात आला होता. पिडीत मुलीकडून घटनास्थळाची खात्री झाल्यानंतर दिनांक २३.१२.२०१५ रोजी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्र.३९२/२०१५ कलम ३७६(अ) सह पोक्सो कायदा २०१२ कलम ४, ८, १२ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

संगमनेर नगरपरिषदेत नविन कर्मचारी भरतीस मान्यता देण्याबाबत

(१०७) * १७०८५ डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : तारांकित प्रश्न क्रमांक १३०९४ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संगमनेर नगरपरिषदेत सेवासुविधांत मोठ्या प्रमाणात होत असलेली वाढ व सेवानिवृत्तीमुळे कमी होत असलेला कर्मचारी वर्ग यामुळे प्रशासकीय कामाचा ताण वाढला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील कालबाह्य झालेल्या कर्मचारी आकृतीबंधाचा पुनर्विचार होऊन नविन आकृतीबंधास मान्यता देण्यासोबतच सन १९९३ पासून बंद असलेली कर्मचारी भरतीस मान्यता देण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) सन २००५ साली मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार संगमनेर नगरपरिषदेकरिता एकूण ४७९ पदे मंजूर करण्यात आली होती. तदनंतर, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या दि. ३०.१०.२०१५ च्या आदेशान्वये राज्यस्तरीय संवर्गातील विविध अशी २७ अधिक पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे.

तर, दि. ०१.०३.२०१६ च्या सद्यस्थितीनुसार संगमनेर नगरपरिषदेच्या आस्थापनेवरील एकूण ३४२ पदे कार्यरत आहेत.

रिक्त पदे प्रचलित नियमानुसार भरण्याबाबतची कार्यवाही सक्षम प्राधिका-यांनी करणे अपेक्षित आहे.

**मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतून
टीडीआरची विक्री करण्यासाठी निविदा मागविल्याबाबत**

(१०८) * १५४३१ अॅड.अनिल परब : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतून निर्माण झालेल्या टीडीआरची विक्री करण्याचा निर्णय माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर टीडीआरची विक्री करण्यासाठी एमएमआरडीएने नुकत्याच निविदा मागविल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, आतापर्यंत किती निविदा प्राप्त झाल्या आहेत त्यापैकी किती निविदा पात्र ठरल्या आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

- (३) सदर प्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे एकूण ८ निविदा प्राप्त झाल्या असून सर्व निविदा पात्र आहेत. सदर निविदांपैकी ५ निविदाकारांना टीडीआर उपलब्धतेनुसार विक्री बाबत देकारपत्र देण्यात आली आहेत.

**महाड, बिरवाडी व गोरेगाव (जि.रायगड) येथील गुंतवणूकदारांची
बनावट कंपनी उघडून फसवणूक केल्याबाबत**

(१०९) * १६५६२ श्री.जयंत पाटील : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाड, बिरवाडी (ता.महाड, जि.रायगड) व गोरेगाव (ता.माणगाव, जि.रायगड) येथील गुंतवणूकदारांची ऑक्सर मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीमार्फत ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अशा पध्दतीच्या जिल्ह्यात किती बनावट कंपनी कार्यरत आहेत याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, उक्त कंपनीविरुद्ध शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय. बिरवाडी, ता.महाड व गोरेगांव ता.माणगाव (जि.रायगड) येथील गुंतवणूकदारांची ऑक्सर मॅनेजमेंट सर्व्हिसेस या कंपनीमार्फत ३,६७,३२,२७०/- रुपयांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(२) होय, रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात अशा पध्दतीच्या बनावट कंपनीच्या कार्यरत नाहीत.

(३) सदर कंपनी विरुद्ध महाड शहर पोलीस ठाणे येथे कॉ.गु.र.नं.१२/२०१६, भा.दं.वि.कलम ४२०, ४०९, ३४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा पोलीस तपासावर प्रलंबित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अमृत योजनेच्या कृती आराखड्याबाबत

(११०) * १६३३६ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे, डॉ.अपूर्व हिरे, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यातील ४३ शहरांमध्ये अमृत योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाकडे राज्य शासनाने कृती आराखडा पाठविला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेसाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी २०२० कोटी ४६ लाख रुपयांच्या कृती आराखड्यास केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या निधीचे वितरण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हयाच्या जिल्हाधिका-यांकडे देण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या योजनेतील कामाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे काय,

(५) अद्याप, याबाबत अंमलबजावणी केली नसल्यास २०१५-१६ हे आर्थिक वर्ष संपत आल्याने हा निधी व्यपगत होणार आहे काय, तसेच वरील कामांची अंमलबजावणी करण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) केंद्र शासनाने मंजूर केलेल्या राज्य वार्षिक कृति आराखड्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून सदर प्रकल्प अहवालांना राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीच्या मान्यतेने प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामास सुरुवात होणार आहे. अमृत योजनेअंतर्गत प्राप्त सदर निधी हा प्रकल्पासाठी पुढील दोन वर्षाकरिता वापरण्यात येणार असलेने सदर निधी या आर्थिक वर्षात व्यवगत होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील कांजूरमार्ग (पू) येथील आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेबाबत

(१११) * १५४९२ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.हरिसिंग राठोड, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कांजूरमार्ग (पू) येथील आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली असून हे केंद्र दारुडे आणि गर्दल्यांचा अड्डा झाले असून या दुरवस्थेकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्यासोबतच या आरोग्य केंद्राची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा आशयाची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.

(२) कांजूरमार्ग (पू) येथील आरोग्य केंद्रातर्फे नागरीकांना लसीकरण, प्रसुती पश्चात, कुटुंब नियोजन इ.सुविधा पुरविण्यात येतात.

महापालिकेच्या ठरावानुसार सार्वजनिक खाजगी प्रोत्साहन प्रकल्प अंतर्गत "वात्सल्य ट्रस्ट" या संस्थेने सदर आरोग्य केंद्राची इमारत निष्कासित करून नविन इमारतीचे बांधकाम करावयाचे आहे.

“वात्सल्य ट्रस्ट” तर्फे अनाथ मुलांना आश्रय देणे, दुर्बल घटकातील महिलांसाठी, मुलीसाठी रुग्ण सहाय्यीका प्रशिक्षण वर्ग, मतिमंद, अपंग व अंधासाठी निष्णात तज्ञातर्फे इलाज या सारखे उपक्रम राबविले जातात.

सदर इमारतीमध्ये महापालिकेच्या आरोग्य केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा करार करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघाताच्या प्रमाणात झालेली वाढ

(११२) * १५६७८ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ४२३ अपघातात ३५७ जणांचा मृत्यू तर १ हजार २१३ जण जखमी झाले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्त्यांची झालेली दुरवस्था, धोकादायक वळणे, धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष व अतिवेगाने वाहन चालविणारे वाहनचालक या अपघातांना कारणीभूत ठरत आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर रस्त्यांची दुरुस्ती करण्यासोबतच येथील वाहनचालकांना शिस्त लावण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) रायगड जिल्ह्यामध्ये एकूण ३१० प्राणांतिक अपघात झाले असून त्यामध्ये ३५७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ५४९ गंभीर व किरकोळ अपघात झाले असून त्यामध्ये १,२१३ जण जखमी झाले आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

(३) रायगड सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्या अखत्यारीतील रस्त्यावरील खड्डे डांबर व खडीने भरण्यात आले असून धोकादायक वळणे, चढ, उतार इ. ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक संरक्षक कठडे तयार करण्यात आले आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध रायगड पोलीसांनी सन २०१५ मध्ये ७६,१६७ केसेस केल्या असून त्यांच्याकडून रु. ८३,९३,३००/-

एवढा दंड वसूल केला आहे. तसेच महामार्ग पोलीसांनी रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मागील ३ वर्षांमध्ये ६७,२३५ केसेस केल्या असून रु. ६८,३९,८००/- एवढा दंड वसूल केला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ८६,६६८ केसेस करून कसुरदार वाहन चालकांकडून रु. १,०४,१०,४००/- एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. ब्लॅक स्पॉट सुधारणा, संरक्षक कठडे, धोकादायक वळणे, सूचना फलक इ. बाबत संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून पूर्तता करण्याकरीता पाठपुरावा करण्यात येतो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पोलीसांच्या निवासस्थानाबाबत

(११३) * १५४३० श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.हरिसिंग राठोड, श्री.विक्रम काळे, श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पोलीसांना चांगल्या वातावरणात राहता यावे यासाठी येत्या २/३ वर्षांत सुमारे एक लाख घरे बांधण्याचे नियोजन करून त्याचा संपूर्ण आराखडा सादर करावा असे निर्देश मा.मुख्यमंत्री यांनी दिनांक १४ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास मंत्रालयात पोलीसांच्या घरासंदर्भात गृह विभागाच्या बैठकीत दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील पोलीस संख्येनुसार त्यांना निवासस्थाने उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्हानिहाय बृहत आराखडा तयार केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, त्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप कशा प्रकारचे आहे,

(४) असल्यास, राज्यातील पोलीसांच्या घरांची परिस्थिती बिकट असून त्यांच्या घरांकरिता शासनाने किती आर्थिक तरतूद केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दिनांक १९ नोव्हेंबर, २०१५ रोजी झालेल्या बैठकीच्या दरम्यान असे आदेश देण्यात आलेले आहेत.

- (२) विविध पोलीस गृहनिर्माण प्रकल्पांचे नियोजन, निविदा इ.प्रक्रिया पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ यांचे स्तरावर सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) सन २०१५-२०१६ या वित्तीय वर्षात शासनाने पोलीस निवासस्थानांच्या बांधकामासाठी रुपये १७७.५३ कोटी निधी मंजूर केला आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**कळवा (जि.ठाणे) येथे सेंट्रल बिझनेस डिसिट्रिक्ट (सीबीडी) उभारण्याच्या
मा.मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणेबाबत**

- (११४) * १७९४७ श्री.आनंद ठाकूर, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.ख्वाजा बेग, श्री.हेमंत टकले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबईतील बांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर कळवा (जि.ठाणे) येथे सेंट्रल बिझनेस डिसिट्रिक्ट (सीबीडी) उभारण्याची मा.मुख्यमंत्री यांनी घोषणा केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या योजनेचे थोडक्यात स्वरूप काय आहे,
- (३) असल्यास, उक्त योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, कामाची प्रगती व सद्यःस्थिती काय आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) शासकीय जमिनीच्या महत्तम उपयोगाच्या दृष्टीने विकासाला प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने मौजे कळवा (जि. ठाणे) येथील खारभूमी विभागाच्या जमिनीपैकी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या प्रयोजनासाठी दिलेली जमिन वगळता उर्वरित जमिन सेंट्रल बिझनेस डिसिट्रिक्ट म्हणून विकासात करण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मदतीने बृहत आराखडा तयार करून घेण्यास दिनांक ३० जानेवारी २०१५ च्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.

- (३), (४) व (५) याबाबत प्राधिकरणाच्या स्तरावर तपासणी केली असता सदर ठिकाणी सुमारे २३ हे. जमिनीपैकी सीआरझेडने बाधित क्षेत्र वगळता केवळ ५ हे. इतके क्षेत्र विकासासाठी उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे.
-

**उल्हासनगर (जि.ठाणे) शहरातील गत ३ वर्षात उभारण्यात आलेल्या
इमारतींकडे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसल्याबाबत**

(११५) * १६४७८ श्री.जगन्नाथ शिंदे, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर (जि.ठाणे) शहरातील गत ३ वर्षात उभारण्यात आलेल्या ९० टक्के इमारतींकडे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसल्याचे तसेच बहुतांश फ्लॅटची खरेदी-विक्री १०० रुपयांच्या स्टॅप पेपरवर झाल्याने हजारो मालमत्ताधारकांकडून कर आकारणी झाली नसल्याचे माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उल्हासनगर महानगरपालिका नगररचनाकार विभाग दरवर्षी शेकडो नव्या बांधकामांना मंजुरी देत असून मंजुरी नंतर विकासक नियमाप्रमाणे जोता, स्लॅब व पूर्णत्वाचे दाखले घेतो का याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विकासक स्वतःच्या फायद्यासाठी वाढीव बांधकाम करून पूर्णत्वाचा दाखला न घेता सदनिकांची विक्री अवैधपणे १०० रुपयांच्या स्टॅप पेपरवर करित असल्यामुळे मालमत्ता विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून यापूर्वी तत्कालीन उपायुक्त श्री.कोळकर यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल होऊन चौकशी सुरु असताना सदर मालमत्ता विभागात नवीन गैरव्यवहार निदर्शनास आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेता सदनिकांची विक्री अवैधपणे १०० रुपयांच्या स्टॅप पेपरवर करित असलेल्या किती व कोणकोणत्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात आजमितीस एमआरटीपी अंतर्गत कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) उल्हासनगर शहरातील मागील ३ वर्षात उभारण्यात आलेल्या ९० टक्के इमारतींकडे बांधकाम पूर्णत्वाचा दाखले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

तसेच, उल्हासनगर शहरातील सदनिकांची खरेदी-विक्री जरी रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर होत असली तरी, मिळकतधारकाने खरेदी केलेल्या सदनिकेचा ताबा घेऊन वापर सुरु केल्यावर महापालिकेमार्फत त्यावर त्वरीत मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. त्यामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान झालेले नाही.

(२) उल्हासनगर महानगरपालिकेकडून नव्या बांधकामांना मंजूरी दिल्यानंतर जे विकासक बांधकाम नियंत्रण नियमावलीतील विहित नमुन्यात अर्ज दाखल करतात त्यांना जागेची पाहणी करून जोत्यापर्यंतच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात येतो.

बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याकरीता, जे विकासक बांधकाम नियंत्रण नियमावलीतील विहित नमुन्यात अर्ज सादर करतात त्यांना सदर जागेवरील बांधकामाची पाहणी करून, सदर बांधकाम नियमानुसार असल्यास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात येतो.

बांधकाम परवानगी नंतर त्यापेक्षा अधिकचे बांधकाम झाल्यास किंवा त्यामधील अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास संबंधित विकासक / वास्तुविशारद यांचेवर एम.आर.टी.पी. अंतर्गत कार्यवाही करण्यात येते.

यापूर्वी मालमत्ता कर आकारणी केलेल्या मालमत्तांचे करमुल्य कमी झाल्याची बाब लेखा परिक्षणात आढळून आल्यामुळे तत्कालिन उपायुक्त श्री. कोळेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता ही बाब खरी आहे. तथापि मालमत्ता विभागात नवीन गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

(३), (४) व (५) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेता, बांधकाम परवानगीतील अटी व शर्तीचे उल्लंघन केलेल्या ५३ विकासक / वास्तुविशारद यांच्याविरुद्ध महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत.

**राज्यातील ४३ शहरांमध्ये अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांना
सौर ऊर्जेचा शाश्वत आधार मिळणार असल्याबाबत**

(११६) * १७१२३ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, डॉ.(श्रीमती) नीलम

गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाच्या अमृत या शहरी भागासाठी असलेल्या योजनेत निवडलेल्या राज्यातील ४३ शहरांमध्ये पाणीपुरवठा योजनांना सौर ऊर्जेचा शाश्वत आधार मिळणार असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि निधी उपलब्ध करण्यासाठी तसेच या योजनेतील शहरांना पाणीपुरवठा प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय. हे खरे आहे.

(२) केंद्र शासनाच्या अमृत अभियानांतर्गत ४३ शहरांपैकी सन २०१५-१६ च्या कृती आराखड्यात २१ शहरांच्या पाणीपुरवठा योजनांना मान्यता प्राप्त झाली आहे. २१ पाणीपुरवठा योजनांपैकी ६ पाणीपुरवठा योजनांमध्ये देखभाल व दुरुस्ती खर्च कमी करण्याच्या अनुषंगाने सौर उर्जेतून विद्युत उर्जा निर्मितीच्या प्रस्तावांचा समावेश आहे.

(३) अमृत अभियानांतर्गत मंजूर कृती आराखड्यानुसार सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध कामात
आर्थिक गैरव्यवहार झाल्याबाबत**

- (११७) * १६८६४ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरिशभाई पटेल, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर देवस्थानने कोणत्याही कामाची निविदा न काढता लाखो रुपयांची कामे केली असल्यामुळे येथील जिल्हाधिकारी अडचणीत सापडले असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील कामे ही देवस्थानच्या विश्वस्तांनी दिलेल्या तोंडी आदेशावर केली असून आता लाखो थकीत रुपयांची देयके समोर येत असल्याने या कामात आर्थिक गैरव्यवहार झाला असून सदरील कामांची चौकशी व्हावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी व देवस्थानचे विश्वस्त ललिता शिंदे यांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून दोषींवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान भाविकांच्या सुविधेसाठी क्युरेलिंग करणे, भूमिगत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे व शहरात विविध ठिकाणी पिलर्स उभारणे हि कामे करण्याबाबत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला सुचविले होते.
- (२) यासंदर्भात त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांच्या खुलाश्यानुसार अशा कोणत्याही प्रकारची तक्रार सदरील देवस्थानच्या विरोधात करण्यात आलेली नाही.
- (३) तक्रार अप्राप्त असल्याने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहरातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांची बेड
रेस्ट रद्द करण्याबाबतचे आदेश काढल्याबाबत**

(११८) * १८२२४ श्री.नागो गाणार : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा
खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी (कॉन्स्टेबल) यांची बेड
रेस्ट रद्द करण्याबाबतचे आदेश पोलीस सहआयुक्त यांनी दिले आहेत, हे खरे
आहे काय,

(२) असल्यास, २४ तास प्रामाणिकपणे ड्युटी करून पोलीस जनतेचे रक्षण
करतात असे असताना त्यांची किरकोळ बेडरेस्ट रद्द केल्याने त्यांना कोणतीही बेड
रेस्ट मिळत नसल्याकारणाने पोलीस तसेच जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला
असून पोलीसांचे मनोधैर्य खचून त्यांना मनस्ताप झाला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन बेड रेस्ट रूग्णालयात असा
काढलेला आदेश तात्काळ बंद करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात
येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.